

November 10, 2021

To, **BSE Limited** Corporate Relationship Department, 2nd floor, New Trading Wing, Rotunda Building, P.J Towers, Dalal Street, Mumbai -400001

Security Code: BSE- 501150 ISIN: INE660C01027 National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400051

NSE- CENTRUM

Sub.: Intimation of publication of the extract of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the Quarter and Half-year ended September 30, 2021

Madam/Dear Sir,

We are submitting herewith, the copy of Newspaper cuttings with respect to extract of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the Quarter and Half-year ended September 30, 2021, published on Thursday, November 04, 2021, in the following Newspapers in compliance with Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015:

- 1. Navshakti (Marathi)
- 2. Free Press Journal (English)

Kindly acknowledge the receipt and take the same on records.

Thanking you,

Yours faithfully, For Centrum Capital Limited

V Sriram Chief Financial Officer

Encl: As above

Centrum Capital Limited (CIN: L65990MH1977PLC019986) Corporate Office: Centrum House, CST Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai – 400 098 Tel: +91 22 4215 9000 Registered Office: 2nd Floor, Bombay Mutual Building, Dr. D. N. Road, Fort, Mumbai – 400 001. Tel: +91 22 2266 2434 Email : <u>info@centrum.co.in</u> Website : www.centrum.co.in

	जाही	र सूचना	१२ नव®शक्ति ।मुंबई, गुरुवार, ४ नोव्हेंबर २०२१								
GLOBAL LOGISTICS LTD नोंद. कार्या.: ३०१. स्पॅन लॅण्ड मार्क, १४५ अंधेरी कर्ला रोड, अंधेरी पूर्व,		येते की, सौ. प्रेसिला चार्ल्स कार्डोझा यांनी फ्लॅट 1 खिलावत बदललेले नाव चार्ल्स जे. कार्डोझा यांचे		झोनल स्टेस्ड असेटस रिकव्हरी श	ाखा: मेहेर चेंबर. तळ मजल	॥. डॅ. संदरलाल बेहल मार्ग.	बळार्ड इस्टेट. मंबई-४०	० ००१			
मुंबई, एमएच ४०००९३ आयएन, सीआयएन: एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२४३४०	कायदेशीर वारसदार म्हणून सदर फ्लॅट परिसर त्यांच	ग नावे हस्तांतरित करण्याकरिता अर्ज केला आहे. फ्लॅट ातेही दावे किंवा कोणतेही हितसंबंध जसे की, विक्री,	वैंक ऑफ़ बड़ी। Barly of Barly	(Davada							
लि.: ०२२-६७३१२३४५/६७३१२३००, फॅक्स : ६७३१२३३, ई-मेल: cs@flomicgroup.com सूचना	हस्तांतर, अभिहस्तांतर, गहाण, धारणाधिकार, भा	तिहा दोव किया कार्यति हित्तेवच जत्त का, विक्रा, डेपट्टा, विश्वस्त, बक्षीस, प्रभार, सुविधाधिकार, ताबा, गस त्यांनी तसे सदर या प्रसिद्धीच्या तारखेपासन १५	, ताबा,								
क्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अॅन्ड डिस्क्लोजर क्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या	दिवसांच्या आत याखालील लिखित माझ्या पत्त्या	वर कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसे दावे					(m firaufi fi i i i i a aia	र २००२ अन्त्रणे स्थान			
चालक मंडळाची सभा सन २०२१–२२ करिताची सभा ही रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१ रोजी	जर असल्यास त्याच्या सदर्भाशिवाय विक्री पूर्ण समजले/मानले जातील.	करण्यात येईल आणि सदर असल्यास ते त्यागित	मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचन				<u> </u>				
पनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पुढील व्यवसायाकरिता आयोजित करण्यात आली आहे. . लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स, २०१५ च्या रेयुलेशन ३३ अन्वये ३० सप्टेंबर,		मेळकतींचे परिशिष्ट: सीएचएस लि. [एसआरए] सी बाभाई नाका जवळ		र्कोच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे काही							
२०२१ रोजी संपलेल्या दुसरी तिमाही आणि अर्धवर्षांसाठी अलिप्त वित्तीय निष्कर्ष त्यासह मर्यादित पूर्नावेलोकन अहवाल मंजूर करण्यासाठी .	एल.टी. रोड बोरिवली प मुंबई ४००९२ येथे व	सलेले, असलेले आणि स्थित फ्लॅट क्र. सी/५२४	कर्जदार/हमीदाराचे नाव आणि पत्ता	विक्रीकरिता मिळकर्तीचे वर्णन सह भार		लिलावाची (१) राखीव किं		मिळकतीच्या			
. अध्यक्षांच्या परवानगीने आणि सभेमध्ये उपस्थित संचालक समाविष्ट कमीत कमी एक स्वतंत्र संचालकांच्या बहमताच्या संमतीने घेण्यात आलेले इतर विषय.		ही/-		काही असल्यास	ताः	रीख आणि (२) इअर वेळ ३) बोली वार्ढा रक्कम					
र मंजूर निकाल हा मंडळाच्या सभेच्या निष्कर्षानंतर तुम्हाला पाठवला जाईल.		। एस. मिश्रा च्च न्यायालय	मे. श्री. एमी एक्सपोर्ट्स प्रा.लि. आणि मे टेक्सटेल		· · · ·			वेळ, संपर्क व्यक्ती ०७.१२.२०२१ स.			
फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स लिमिटेड करिता सही/–		ज्मान्य टिळक नगर ादार कार्यालय, बाभाई नाका, एल.टी. रोड,	वर्क्स:- टेक्सटेलो हाऊस ५२-एस्लामपुरा स्ट्रिट, नाना मुंबई-४००००४.	आजवली, तालुका खालापुर, खोपोली, पेन रोड,	, अधिक	१४०० वा. २) रु. १७.५ ल ते ३) रु. १.०० ल		११.०० वा. ते दु. १.०० वा.			
रवि कुमार वेंकटरामुलो बोगम थळ : मुंबई कंपनी सचिव नि अनुपालन अधिकारी	बोरिवली (प.)	, मुंबई-४०००९२.	श्री. उदय आर. शाह: ए-१३०४, सुर्या अपार्टमेंट, ५३ देसाई रोड, ब्रीच कॅंडी हॉस्पिटल समोर, ब्रीच कॅन्डी, मुंव क्. दिनाबेन आर. शाह:- १७-५ नवजिवन सोसा. ल	बई-४०००२६. जमिनीचे एकुण क्षेत्र=५१०० चौ.मीटर्स.	आणि परिव्याय.	१८०० वा.		श्री. अर्जुन एन एस. ७५६१८७९८५८			
नांक : नोव्हेंबर ०३, २०२१ पीएएन: एएलएनपीबी२३९६क्यु	ठिकाण: मुंबई	दिनांक: ४ नोव्हेंबर, २०२१	यु. दिपाली यु. शाह:- ५० ५ भगवन संस. ९ मुंबई सेंट्रल, मुंबई-४००००८. यु. दिपाली यु. शाह:- ए-१३०४, सुर्या अपार्टमेंट, ७	खालापुर, खोपोली, पेण रोड, रायगड, महाराष्ट्र	ष्ट्र वसुली						
	का नागिक		देसाई रोड, ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल समोर, ब्रीच कॅडी, मुंव	बई-४०००२६. भार: शुन्य.			TT - 22 V25/2/-9 T				
नाशिक महानगरपालि	-		विक्राच्या तपशालवार अटा आणि शताकारता कृपया <u>nit</u> सुद्धा संपर्क करू शकतात.	ps://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https:/iba सिक्य्रीरटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) र		स घ्यावा. समाव्य बालादार फा	। क्र. ०२२-४३६८३८०१ व	तर प्राधिकृत आधकाऱ्यान			
सार्वजनिक बांधकाम		TRIOCHEM PRODUCTS LIMITED	कर्जन्य /हमीन्य संच सन्ये कल्लीग्यान येने की जपण	ासपुराटा इटास्ट (एन्फासमेट) स् सहवाचता सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये विमोचनाकरिता थकीत रक्षम खर्च/प्रभार आणि दर विक्रीच्या पूर्वी कं	३० दिवसांची वैधानिक विक्री		लेला /तिकी टांगे क्यागात गे	र्हल ज्य अमल्याम उर्ती			
र्केन्ट्रेर्स्ट ई-निविदा सुचना क्र. २९ (सन		(CIN): L24249MH1972PLC015544 Regd. Office: 4 [™] Floor, Sambava Chambers,	थकबाकी व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल. दिनांक : ०३.११.२०२१	יר ואַן דרי נערי ערי ער איז	N 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	anda, 172 17 11 110 14		रत, पर जातर पात जपार नही/-			
महानगरपालिकेच्या खालील नमुद केलेल्या कामाकरीता महाराष्ट्र श		Sir. P. M. Road, Fort, Mumbai - 400 001 Telephone No.: 00 91 (22) 22663150;	ठिकाण : मुंबई				प्राधिकृत अधिकारी, बँक	ऑफ बडोदा			
निमशासकीय संस्थेकडे योग्य वर्गातील पंजीकृत व काम करण्याचा अनुः (ऑनलाईन) निविदा मागवित आहोत.	भव असलल्या मक्तदाराकडून इ–टेडर	Email: info@amphray.com;									
अग्लाश्वर) भिषयु भगषय आहात. अ.नं. कामाचे नाव	प्राकलन र.रु.	Website: www.triochemproducts.com NOTICE									
 पंचवटी वि. प्र.क्र. ०१ मधील स.नं. ३२५/१/, ३२७/२ब, ३२७/३, ३२८ 		Notice is hereby given that Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing									
बांधणे आणि प्र.क. १ मधील म्हसरुळ शिवारातील स.नं.१०७/१ ते १०,		Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of					ची श्रमे । म	$\widehat{\mathbf{h}}$			
२००अ, २०१ मधील असलेल्या मनपाच्या ओपन स्पेस मध्ये अद्यावत अभ्यासिका विकसित करणे.	उद्यान व इ−लानग	Directors of the Company will be held on	जाहीर सूचना	पूल्ड म्युनिसिपल डे							
 पंचवटी विभागातील प्र.क. १ मधील राजमाता मंगलकार्यालय ते जगन्नाथ ल 	ॉन्स जोडणारा रस्ता <u>१६,९९,४४.७४१</u> /–	Saturday, November 13, 2021, at the registered office of the company at 2.00	जाहार सूचना श्री. रजनीकांत मनसुखलाल धुर्वे, हे साईबाबा	दि सिक्युरीटी ट्रस्टी विस्त्रा आयटीस दि आयएल आणि एफएस फायनान्शिअल र							
येथून वज्रेश्वरी येथे येणारा डी. पी. रोड विकसित करणे व गुंजाळबाबा न		p.m., inter alia, to consider the un-audited financial results for the quarter and half year	धाम को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., साईबाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४००		कब्जा सूचना (स्थावर	· · ·					
नदीवरील पुलाचे रुंदीकरण करणे वाघाडी नदीवर व कॅनालवर पुल बांधणे.		ended 30th September 2021. The information contained in this notices is	०९२ चे संयुक्त सभासद असून सोसायटीच्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट क्र. बी-०७ आणि १११ ते	सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रुल्स द	· · ·	/ -					
 नाशिक मनपा क्षेत्रामध्ये उच्च दर्जाचे व नवीन तंत्रज्ञानाचे ग्रीन जिम ज अन्य के स्वर्थ के स्वर्ध के स्वर्थ क स्वर्ध के स्वर्ध के स्वर्थ के स्वर्ध के स्वर्थ के स्वर्थ के स्वर स्वर स्वर स्वर स्वर स्वर स्वर स्वर		available on the website of the Company's	१९५ शेअर्स धारक असून २१.०३.२०२१ रोजीस	ज्याआर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे विस्ता आयटी म्युनिसिपल डेप्ट ऑब्लिगेशन फॅसिलिटी अन्वरे							
अस्तीत्वातील ग्रीन जिम साहित्याची दुरूस्ती करणे आणि पंचवटी विभागात बॉक्स क्रिकेट व क्रिडांगण तयार करणे.	୩୯୮ ।ସାବଧ୍ୟ ।୦୩୮୩।	www.triochemproducts.com and also on the website of BSE Limited (www.bseindia.com)	कोणत्याही नामनिर्देशन न करता त्यांचे निधन झाले. त्यांच्या मुलगा श्री. मलय रजनीकांत धुर्वे यांनी	सिंक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायन आणि सदर ॲक्टच्या कलम १३ (१२) सहवाच	नान्शिअल ॲसेट्स अँड ए	न्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी	इंटरेस्ट ॲक्ट, २००२	(सदर ॲक्ट) अन्व			
 नाशिकरोड विभागातील प्र.क्र. १८ व १९ मधील विविध ठिकाणचे रस्ते 	ने खडीकरण करणे, १५,२४,०१,०१४/–	For Triochem Products Limited Sd/-	संयुक्त सभासदांचे हक्क, नामाधिकार आणि	हाऊसिंग डेव्हलपमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. त	सेच हमीदार आणि गहाणत	दारांना मे १८, २०१७ तार	खेस मागणी सूचना नि	र्गमित करुन संयुक्तप			
रुंदीकरण करणे, खडीकरणावर डांबरीकरण करणे, अस्तरीकरण व कॉंक्रीटीक	न्रण करणे	Place: Mumbai Date: 3 rd November 2021 Ramu S. Deora Director & CEO	हितसंबंधांचे ५०% शेअर्सच्या हस्तांतराकरीता सदर सोसायटीला अर्ज केला आहे. सदर सोसायटी	आणि वेगवेगळे सदर मागणी सूचनेत नमूद रक्कम लाख छत्तीस हजार बहात्तर मात्र) आणि मागणी							
4. सातपूर विभागातील प्र.क. ८,९,१० व २६ मधील विविध ठिकाणचे रस्ते पंरीय प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के प्राप्त के के		Important Request to Shareholders:	सदर सासायटाला जज कला जाह. सदर सासायटा प्रस्तावित हस्तांतरणाविरुद्ध दावे आणि आक्षेप मागवित आहे. ते सदर सोसायटीचे सन्मा. सचिव	६० दिवसांत करण्यास सांगण्यात आले होते. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार, हमीदार इ			-				
रुंदीकरण करणे, खडीकरणावर डांबरीकरण करणे व डांबरीकरण रस्ते अस्तरी		1. Update E-mail ID, Mobile Number and Bank account details with	किंवा श्री. पी. सी. थॉमस, वकील उच्च	इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि सर्वसामान्य जनतेला	। सूचना देण्यात येते की, नि	ोम्नस्वाक्षरीकारांनी येथे खा	लील वर्णन केलेल्या मि	वळकतीचा कब्जा सल			
 नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र. ०७, १२ व १३ मधील विविध परिसरातील क रस्ते डांबरीकरण करणे. 	११९२१, १९७२ व मुख्य १९,३२,८१,९७०/ –	a. Company DP and R & TAgent <u>or</u> b. on web portal at <u>https://linkintime.co.in/</u>	न्यायालय, शॉप क्र. १०ए, एस्टी अपार्टमेंटस, साईबाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४००	ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमाव विशेषत: कर्जदार, हमीदार आणि गहाणदार, प्रिव्वि							
७. नाशिकरोड विभागातील प्र.क्र. १७ व २० मधील विविध ठिकाणचे रस्ते	ने खडीकरण करणे, ११,२४,००,६८२/–	EmailReg/Email_Register.html or c. email to mt.helpdesk@linkintime.co.in,	०९२ यांच्या कार्यालयत १४ दिवसांच्या आत पृष्ठ्यर्थ कागदपत्रांसह दाखल करावेत, कसूर	मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये व सद आयएल आणि एफएस ट्रस्ट कंपनी लिमिटेड) च्या	र मिळकतीशी केलेला को	ोणताही व्यवहार हा विस्त्रा	आयटीसीएल (इंडिय	ı) लिमिटेड (याआ			
रुंदीकरण करणे, खडीकरणावर डांबरीकरण करणे, अस्तरीकरण व काँक्रीटीक		2. Dematerialise your shares from physical,	केल्यास आवश्यक ते करण्यात येईल. सही/-	त्रेचाळीस लाख छत्तीस हजार बहात्तर मात्र) अधिव	क मे १, २०१७ रोजीपासून	नचा पुढील व्याज आणि इ	तर प्रभारच्या भाराअधी	न राहील.			
८. नवीन नाशिक विभागातील प्र.क्र. २८, २९ व ३१ मधील विविध ठिकाण नांतरीक प्राप्त के प्री. प्रेन किसपित करणे	म्वे रस्ते खडीकरण, १०,९५,२३,१०५/-	incase not yet done. 3. Update your latest Communication address	(पी. सी. थॉमस)	तारण मत्ता सोडविण्याकरिता उपलब्ध वेळेच्या सं लक्ष वेधन घेतले जात आहे.	दर्भात ॲक्टच्या कलम १३	३ उप–कलम (८) च्या तग	तुदींकडे कर्जदार, हमी	द्वार आणि गहाणदार			
डांबरीकरण, अस्तरीकरण व डी. पी. रोड विकसित करणे.		with R &T Agent. Ref No: TPL PP 20210332 2021	वकील उच्च न्यायालय ठिकाण : मुंबई दिनांक : ०४.११.२०२१		स्थावर मिळक						
 पंचवटी विभागातील प्र.क्र. ०५ मधील पेठ नाका ते कॅनाल रोड पर्यंत काँक्रीटीकरण करणे. 	तच्या ५० रस्त्याच ४०,९४,६५,८०६/ –			(मे १८, २००९ दिनांकीत गहाण विलेखा	चा करार आणि एप्रिल इ मिळकतीचे		ाण विलेखाचा पुर्न व	करार नुसार गहाण			
 पंचवटी विभागातील प्र.क्र. १, ६ मधील विविध कॉलनी रस्त्यांचे खडीक 			। स्ट्रेस्ड् ॲसेट रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळमजला, iqरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१.		वे मालक: प्रिव्हिलेज पॉल	वर ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्र					
अस्तरीकरण करणे आणि पंचवटी विभागातील विविध ठिकाणी कम्पाऊंड जन्म के सुन किंग्रेन पंचन के प्रेन प्राप्त के सुन किंग्रे के सुन किंग्रे के सुन किंग्रे के सुन किंग्रे के सुन क		Bank of Baroda	दूरध्वनी : ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८, फॅक्स : ०२२-४३६८३८०२,	तालूका वसई/विरार, जिल्हा ठाणे, गाव डोलिव 3 एक्सर्स येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीर्न			बसराला १६.४५ एकसे	एकूण अदाज १०२			
दुरुस्ती करणे व दिंडोरी रोड पंचवटी पोलीस ठाणे ते राज स्विटस् पर्यंत रर क्रॉसिंग, रेलिंग फुटपाथची दुरुस्ती करणे.	त्त्रयाच्या दुतभा राड		ई-मेल : <u>armbom@bankofbaroda.co.in</u> सूचना	गाव दहिसर		क्षेत्र एच. क्षेत्र चौ.मी.		क्षेत्र एच. क्षित्र चौ.म			
 नवीन नाशिक विभागातील प्र.क्र. २९ मधील विविध ठिकाणचे रस्ते काँक्रीटी 	करण करणे व नवीन १०,६५,२४,७८७/–	(स्थावर आणि जंगम मिळकतीकरीत	सूचन। ता) (नियम ८(१) आणि ४(१) पहा)	सर्व्हे क्र. हिस्सा क्र. क्षेत्र एच. क्षेत्र चौ.मी. आरे मध्ये मध्ये	सव्ह क्र. ाहस्सा क्र. उ	आरे मध्ये मध्ये	ग्वह क्र. ।हस्सा क्र.	आरे मध्ये मध्ये			
नाशिक विभाग प्र.क्र. २४ मधील कर्मयोगीनगर परिसरातील नाल्यास सं			अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन	५[२] ३ ०-०१-५ १५० ५[२] ४ ०-०३-० ३००				0-04-८ ५८० 0-08-8 ९९०			
कल्टहर्ट बांधणे व रस्ता तयार करणे.	/	आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२	क्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान	६[४०७] - ०-१७-० १,७००	<u> </u>	٩ ٥٥٩ ٥-٥١٥-٥	१०[६२] ७	०-३८-९ ३,८९०			
१२. सातपूर विभागातील प्र.क्र. १०,११ व २६ मधील विविध ठिकाणचे रस्त करणे.	त्याच काक्राटाकरण १०,४२,६६,६६४/ –	केलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक ०४.०३.२० ॲण्ड ऑईल इंडस्ट्रिज आणि त्याचे भागीदार/हमीदार	२० मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. भारत कार्बन १ श्री. सुदेश हरीप्पा कोटियन आणि सौ. सुनिला सुदेश	७[५१] ३ ०-५३-१ ५,३१० १७[९] भा. ०-२८-० २,८००				009 0-90-00 000 0-90-0			
 भूरता. भूरता. भाशिक पुर्व विभागातील प्र.क्र. १४,२३, ३० व १६ मधील विविध कॉलनी 	। रस्ते व मुख्य रस्ते १०,४०,०२,६१३/–	कोटियन यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रू.	९,१०,४९,४९५.८०/- (रुपये नऊ कोटौँ दहा लाख त्र) ही रक्कम सदरह् सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून	२५[४५] ५ ०-०५-१ ५१०	१०६[७०] १ ०	०-०१-० १०० १	११ [६३] ५	०-०१-० १००			
काँक्रीटीकरणे करणे, गटार टाकणे व पाथवे तयार करणे.	-		. संदर सूचनेचा मजकूर नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नल मध्ये	२७[३३२] ३ए ०-३१-० ३,१०० २९[१३] – ०-९५-६ ९,५६०				003 0-30-0 003 0-30-0			
१४. नवीन नाशिक विभागातील प्र.क्र. २४ व २७ मधील विविध ठिकाणचे रस्ते खर		कर्जदार आणि हमीदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्य	ग्रामध्ये कसूर केलेली आहे. कर्जदार आणि सर्वसाधारण सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम	३८[३९७] - ०-१२-० १,२०० ४६[३९८] - ०-२१-० २,१००				०-०५-० ५०० ०-०१-० १००			
व अस्तरीकरण करणे तसेच रस्ता दुभाजक व रस्त्याच्या कडेने पेव्हर ब्लॉक ब १५. नाशिकरोड विभागातील प्र.क्र. २१ व २२ मधील विविध ठिकाणचे रस्ते			तम (४) च्या अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा	$\begin{array}{c ccccccccccccccccccccccccccccccccccc$		0-08-8 880 8		0-72-E 7,2E0			
१९. नाशिकराड विभागाताल प्र.क्र. २९ व २२ मधाल विविध ठिकाणच रस्त रुंदीकरण करणे, खडीकरणावर डांबरीकरण करणे, अस्तरीकरण करणे व कॉंद्र		विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जन	गरात्या ामळकताचा फाष्णा यतलाला जाह. ता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू ह मिळकतीवरील कोणताही देवधेवीचा व्यवहार हा बँक					0-00-4 40 0-00-4 40			
१६. नाशिक शहरात प्र.क्र. १२ मधील सावरकर जलतरण तलाव ते शरणपूर		ऑफ बडोदाच्या रु. ९,१०,४९,४९५.८०/- (रुपये न	कि कोटी दहा लाख एकोणपन्नास हजार चारशे पंच्याणव	९६[६०] २३ ०-०९-० ९००	१०६[७०] १५ ०	०-११-१ १,११० १	१८[७५] १०	०-११-६ १,१६०			
(अडथळा विरहित पादचारी मार्ग व सायकल ट्रॅक) रस्ता करणे.		रकमेच्या आकाराच्या अधीन राहील.	कायदेशीर प्रभार+ इतर प्रभार आणि त्यावरील व्याज या	९६[६०] ३१ ०-०९-० ९०० ९६[६०] २१ए ०-१७-५ १,७५०				०-०४-० ४०० ०-५४-९ ५,४९०			
9७. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.१५, १६, २३ व ३० मधील विविध परिसरात प्रात्य उपने नांगरीकरण करणे	तील कॉलनी रस्ते व ९,७२,२९,७५६/-	तरतुदींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.	ॲक्टचे कलम १३ च्या पोट−कलम (८) च्या	९६[६०] २१ भा. ०-१७-५ १,७५०	१०७[६५] ५ ०	٥-٥٥-५ ५० १	२३[८७] १७	0-08-0 800			
मुख्य रस्ते डांबरीकरण करणे. १८. पंचवटी विभागातील प्र.क्र. २ व ३ मधील विविध कॉलनी रस्त्यांचे खडीव			ाड, पोस्को कंपनी जवळ, विले भगड इंडस्ट्रियल एरिया,	<u>९७[६६]</u> ३ ०-०१-३ १३० ९७[६६] ४ ०-०१-८ १८०				०-०३-० ३०० ०-६३-० ६,३००			
9८. पंचवटी विभागातील प्र.क. २ व ३ मधील विविध कॉलनी रस्त्यांचे खडीव अस्तरीकरण करणे व प्र.क्र. १ मधील म्हसरुळ शिवारातील स.नं. १९७,		एमआयडीसी, तालुका माणगाव आणि जिल्हा रायगड र सिमाबद्धः	येथे स्थित फॅक्टरी जमिन आणि बिल्डिंग.	९७[६६] ५ ०-००-२ २०	१०९[६१] ६ ०		४५[२३] ४ए	0-62-4 6,240			
१९९/१अ, २००अ, २०१ जवळील १८ मी. १२ मी. अप्रोच रस्त्यावर		उत्तरेद्वारे : एमआयडीसी जमिन, दक्षिणेद्वारे : मोकळा ३० मी. रूंद रोड प्लॉट क्र.		९७[६६] ७ ०-०४-८ ४८० १०१ [६९] ३ ०-०७-० ७००		२-०१-० १०० २-०५-८ ५८०		मे एकूण क्षेत्र ९४,७१ । एकूण क्षेत्र २३.४०			
नाल्यावर व गरुड वस्ती रस्त्यावरील नाल्यावर बॉक्स कल्व्हर्ट बांधणे.		पूर्वेद्वारे : एमआयडीसी जमिन आणि रोड रूंद पश्चिमेटारे : प्लॉट क मी=८ आणि प्रमुआराटीम	३०.०० मीटर्स.	गाव डोलीव		क्षेत्र एच. क्षेत्र चौ.मी.		क्षेत्र एच. क्षित्र चौ.म			
99. पंचवटी विभागातील प्र.क्र. ३, ४ व ६ मधील विविध कॉलनी रस्ते कॉक्रीटीकर		२. <u>जंगम मिळकतीचे वर्णन</u>		सव्ह क्र. ाहस्सा क्र. आरे मध्ये मध्ये	सव्ह क्र. ाहस्सा क्र. 3	आरे मध्ये मध्ये 🕴	108 sh. 18441 sh.	आरे मध्ये मध्ये			
२०. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र. ७ व १३ मधील विविध कॉलनी रस्ते व मुख्य	। रस्ते कॉक्रीटीकरण ३,६७,११,१४७/–			१४३४। ४ ०-६२-७ ६,२७०	१६९ ३४०] २ ०	०-६५-३ ६.५३० १	७३।३३६। १८	०-१३-१ १,३२०			

	गरण्ड परता। रत्त्त्यापराल नाल्यापर बापसन					पश्चिमेद्वारे : प्लॉट	क्र. सी–८ आणि एमआयडीसी जमिन.			~		क्षेत्र एच.	क्षेत्र चौ.मी.				N N N
टी विभा	ागातील प्र.क्र. ३, ४ व ६ मधील विविध क	लनी रस्ते काँक्रीर्ट	ीकरण करणे.	८,४८,४	२,३३६/-	२. जंगम मिळकतीचे	वर्णन			सर्व्हे क्र.	हिस्सा क्र.	क्षत्र एव. आरे मध्ये	क्षत्र था.मा. मध्ये	सर्व्हे क्र.	हिस्सा क्र.	क्षेत्र एच. आरे मध्ये	क्षेत्र चौ.मी मध्ये
क पश्चि	वेम विभाग प्र.क्र. ७ व १३ मधील विविध	कॉलनी रस्ते व मु	नुख्य रस्ते काँक्रीर्ट	ीकरण ३,६७,१	9,980/-	प्लान्ट अण्ड माशनरा च अनु.	समिश्र जंगमगहाण समाविष्टीत मशिन वर्णन	क्षमता	प्रमाण	१[४३४]	8	०-६२-७	६,२७०	१६९[३४०]	२	०-६५-३	६,५३०
t.						क्र.	વારાય અગય	GIAUI		१४[१७१]	3	0-08-4	१५०	१७३[३३६]	8	०-०८-१	८१०
२० चे व	कामांसाठी र.रु. ३६३०/– इतकी निविदा	फॉर्म फी राहील.		•			क्स, कार्बन धारक टॅंक, वॉटर सील टॅंक, भूमीगत तेल		8	१८[१८०]	१	०-०८-१	८१०	१७३[३३६]	२	0-65-0	300
						,	ग सिस्टिम, कुलिंग टॉवर, चिमनी सह रिॲक्टर/बोईलर	ार प्रत्येक दिवशी		१८[१८०]	ર	०-१८-७	१.८७०	१७३[३३६]	३	0-50-0	300
शर्ती – सविस्तर निविदा नोटीस मा. राज्य शासनाचे संकेत स्थळ (Website) www.mahatenders.gov.in वर प्रसिध्द						२. वरील प्लांट र			x	१८[१८०]	१०	०-१८-७	१.८७०	१७३[३३६]	X	०-०९-१	९१०
		ಷ∞ (website)) www.manate	enders.gov.in	वर प्रासध्द		टॅंक ८०० की. लि. आणि १००० की. लि.		ર	१९[१७९]	१	9-09-9	৬१০	१७३[३३६]	ષ	०-०५-१	५१०
-	चे प्रथम अवलोकन करावे.						॰ की. वॉ. आणि २४० की. वॉ.		ર	१०१ [२५०]	१	०-०२-५	२५०	१७३[३३६]	६	०-०२-५	२५०
नामांसाल	ठी ऑनलाईन निविदा संच विक्री दि. १	६/११/२०२१ ते	त्ते दि. १०/१२/	२०२१ या कालाव	वधीत केली	५. पॉवर ड्रान्सफे		४०० की. वॉ.	१	१०१ [२५०]	३	०-१०-५	१,०५०	१७३[३३६]	હ	0-02-0	२००
						 ६. अग्निशामक वि ७. विद्युतीकरण 	सास्टम		१ ४	१०५[२५२]	ર	5-00-0	७३०	१७३[३३६]	٤	0-62-0	300
minud	डी निविदापुर्व बैठक दि. ३०/११/२०२१	ਜੇਜੀ ਤੁਪ ਨੂਨ ਤ	गन्त्रचा नावीन्त				ड बूम जोडलेले १४ टन क्षमता जोडलेले एस १४ X	v	8	१०५[२५२]	ف	0-04-8	५१०	१७३[३३६]	9	०-०५-१	५१०
	5	5					.ड बूम जाडलल २४ टन क्षमता जाडलल एस २४ ठ ग बूम) हायड्रॉलिक मोबाईल क्रेन सह रुंद दर्शन कांचेचे		5	१०६[२५३]	ف	0-02-0	२००	१७३[३३६]	१०	०-०४-५	४५०
<u>जमांसार</u>	5ी ऑनलाईन सादरीकरणाची अंतिम मुदत	दि. १०/१२/२०	०२१ रोजी दु.३.०	0 वाजे पर्यंत राही	ोल.	कॅबिन				१३६[३१८]		०-११-४	१,१४०	१७३[३३६]	११	०-५०-१	५,०१०
नमांसाल	ठी ऑनलाईन सादर केलेल्या निविदा f	दे. १३/१२/२०	२१ रोजी द.3.0	o वाजेनंतर शक	य झाल्यास	९. फर्निचर आणि	। फिक्सचर आणि किरकोळ स्थावर मत्ता			१३७[३२०]	२	0-08-0	800	१७३[३३६]	१२	0-08-0	800
	।यंता (बांधकाम) यांचे समक्ष उघडण्यात र		، ق				र्जदार/येणे आणि फॅक्टरी येथे तयार माल (कार्बन,			१३७[३२०]	8	0-85-5	१,२२०	१७३[३३६]	१३	0-22-3	२,२३०
	· · ·		0	\	.、		ऑईल आणि बाय प्रॉडक्टस् स्टोअर्स) आणि उत्पादन	न		१३७[३२०]	-	8-20-0	८१०	१७३[३३६]	१४	0-84-8	१,५९०
ही कारण	ग न देता निविदा स्विकारणे अथवा नाकार	ण याबाबतचे अति	म अधिकार मा.अ	ायुक्त सारि. नाशिक	जमनपा याचे	प्रक्रियमध्य अ	ासलेले कच्चा माल (टाकाऊ टायर्स) च्या साठा			१३९[३२२]	-	0-08-0	8,000	१७३[३३६]	१५	0-04-8	५१०
न.				सही/-xxx				(अनिल कुम	· · ·	१४१[३२४]	बी	०-३४-१	३,४१०	१७३[३३६]	१६	9-98-9	१,९२०
जा.क्र/	३२९/दि.३/११/२०२१					दिनांक : ०२.११.२०		सहाय्यक महाव्यव प्राधिकृत अ		१५०[९९९]	१६	0-98-0	३,७००	१७३[३३६]	१७	0-88-5	१,४२०
	य अथवा पाण्याचा गैरवापर करणे. उदा. वाहने	धणे		शहर अभियंत	т	ठिकाण: मुंबई	· * \$	बाँक ऑप		गाव खर्डी		क्षेत्र एच.	क्षेत्र चौ.मी.	1		क्षेत्र एच.	क्षेत्र चौ.र्म
	पाणी वापर करणे, पाण्याची नासाडी इ. करण्या		नाशिक	महानगरपालिक	ज, नाशिक 📕 ^L	3 '				सर्व्हे क्र.	हिस्सा क्र.	क्षत्र एच. आरे मध्ये	क्षत्र चा.मा. मध्ये	सर्व्हे क्र.	हिस्सा क्र.	क्षत्र एच. आरे मध्ये	क्षत्र चा.मा मध्ये
मासाठी प																	
मासाठी प										15,0513	×	-		200[222]	23		
मासाठी प			U							६[३०३] ७(२९५)	8	0-08-0	४००	१००[४२४] १०३[१३५१	२३ ३भा	१-०२-१	१०,२१०
मासाठी प			n ž				•			७[૨૬५]	८/२	0-08-0 0-04-१	४०० ५१०	१०३[१३७]	३भा.	8-05-8 0-58-0	१०,२१० २,१००
मासाठी प			म कॅ			मिटेब	5			હ[ર૬५] ૮[ર૬૪]	८/२ ३	0-08-0 0-04-8 0-04-3	४०० ५१० ५३०	१०३[१३७] १०४[१२१]	३भा. ३	१-50-१ 0-१5-0 0-७०-६	१०,२१० २,१०० ७,०६०
मासाठी प			म कॅ	पिटल	1 लि	मिटेब	5			७[२९५] ८[२९४] २८[२७९]	८/२ ३ ५	0-08-0 0-04-8 0-04-3 0-80-6	४०० ५१० ५३० १,०६०	१०३[१३७] १०४[१२१] १०५[११८]	३भा. ३ २/२	8-50-8 0-85-0 3-00-0 8-58-0	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१०
मासाठी प		सेंट्र	सीआयएन	पिटल् : एल65990एमएच197	र लि		5			७[२९५] ८[२९४] २८[२७९] २८[२७९]	८/२ ३ ५ १३	0-08-0 0-04-8 0-04-3 0-80-8 0-02-8	४०० ५१० ५३० १,०६० ८१०	१०३[१३७] १०४[१२१] १०५[११८] १०९[१३९]	३भा. ३	$\begin{array}{c} 8-50-8\\ 0-85-0\\ 3-00-0\\ 8-58-0\\ 0-80-0\\ 0-80-0\\ 0\end{array}$	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७०
मासाठी प		सेंट्र नॉदणीकृत का		पिटए : एल65990एमएच197 बे म्युच्युअल बिल्डिंग,	र लि 7पीएलसी019986 डॉ. डी. एन. रोड, फ	ोर्ट, मुंबई - 400 001				७[२९५] ८[२९४] २८[२७९] २८[२७९] ३६[२६७]	८/२ ३ ५	$ \begin{array}{c} 0 - 0 & X - 0 \\ 0 - 0 & 4 - & 7 \\ 0 - 0 & 4 - & 7 \\ 0 - & 0 & - & 7 \\ 0 - & 0 & - & 7 \\ 0 - & 0 & - & 7 \\ \end{array} $	४०० ५१० ५३० १,०६० ८१० २०	१०३[१३७] १०४[१२१] १०५[१२८] १०९[१३९] १९९[१३५]	३भा. ३ २/२	$\begin{array}{c} 8-50-8\\ 0-85-0\\ 3-00-0\\ 8-58-0\\ 0-89-0\\ 0-80-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0\\ 0-88-0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0$	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,०६० १,२१० ७,९७० ६,१७०
		सेंट्र नॉदणीकृत का कॉर्पी. कार्यालय: ''रे	सीआयएन ार्यालय: 2रा मजला, बाँ	पिटल : एल65990एमएच197 वे म्युच्युअल विल्डिंग, टी. रोड, विद्यानगरी म	र लि रापीएलसी019986 डॉ. डी. एन. रोड, फं ार्ग, कालिना, सांताकु	ोर्ट, मुंबई - 400 001 न्न (पूर्व), मुंबई - 400	098.			७[२९५] ८[२९४] २८[२७९] २८[२७९] ३६[२६७] ३९[४०९]	८/२ ३ ५ १३ ३ १	$\begin{array}{c} 0 - 0 \\ 0 - 0 \\ 0 - 0 \\ 0 \\ 0 \\ 0 \\ 0 \\$	४०० ५१० ५३० १,०६० ८१० २० १,१००	१०३[१३७] १०४[१२१] १०५[१२८] १०५[१३८] १०९[१३९] ११२[१४५] ११२[१४५]	३भा. ३ २/२ २भा. १	8-50-8 0-85-0 3-00-0 8-58-0 0-80-0 0-83-0 0-58-0	१०,२१० २,१०० ५,०६० ५,२१० ५,२१० ५,२१० ५,२१० ६,२१० ६,२९० ६,१७० ६,१७० ४,२००
	दूरध्वनीः	सेट्रप नंदणेकृत का कॉर्पो. कार्यालय: "रे 91 22 4215 9000 फे	सीआयएन 1र्यालय: 2रा मजला, बाँ सेंट्रम हाऊस'', सी.एस. 17 वस: 91 22 4215 953	एल65990एमएच।97 हे एल65990एमएच।97 वि म्युच्युअल बिल्डिंग, दो. रोड, बिचानगरी म 33; संकेतस्पळ: WWW	۲۹ ¹ ۲۹ ¹ ۲ ¹ ۲ ¹ ۲ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹	ोर्ट, मुंबई - 400 001 न्न (पूर्व), मुंबई - 400 n ई-मेल: cs@ce l	^{098.} ntrum.co.in	र्म		७[२९५] ८[२९४] २८[२७९] २८[२७९] ३६[२६७] ३९[४०९] ७५[१४६]	८/२ ३ ५ १३ ३ १	$ \begin{array}{c} 0 - 0 & X - 0 \\ 0 - 0 & 4 - & 7 \\ 0 - 0 & 4 - & 7 \\ 0 - & 0 & - & 7 \\ 0 - & 0 & - & 7 \\ 0 - & 0 & - & 7 \\ \end{array} $	800 480 480 8,080 280 20 8,800 8,800 8,280	१०३[१३७] १०३[१३७] १०५[१२८] १०९[१३९] १२९[१३९] ११२[१४५] ११२[१४५] ११४[१४१]	३भा. ३ २/२ २भा. १ २	$\begin{array}{c} 8-50-8\\ 0-85-0\\ 3-00-0\\ 8-58-0\\ 0-89-0\\ 0-80-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0-88-0\\ 0\\ 0-88-0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0\\ 0$	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,०६० १,२१० ७,९७० ६,१७०
	दूरध्वनीः	सेट्रप नंदणेकृत का कॉर्पो. कार्यालय: "रे 91 22 4215 9000 फे	सीआयएन 1र्यालय: 2रा मजला, बाँ सेंट्रम हाऊस'', सी.एस. 17 वस: 91 22 4215 953	एल65990एमएच।97 हे एल65990एमएच।97 वि म्युच्युअल बिल्डिंग, दो. रोड, बिचानगरी म 33; संकेतस्पळ: WWW	۲۹ ¹ ۲۹ ¹ ۲ ¹ ۲ ¹ ۲ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹	ोर्ट, मुंबई - 400 001 न्न (पूर्व), मुंबई - 400 n ई-मेल: cs@ce l	098.	र्फ्स (र लक्षांमध्ये)		७[२९५] ८[२९४] २८[२७९] २८[२७९] ३६[२६७] ३९[४०९]	८/२ ३ ५ १३ ३ १	0-80-0 8-20-0 8-20-0 8-20-0 8-20-0 9-20-0 0-88-0 9-28-0 8-28-0	800 480 480 8,080 280 20 8,800 8,800 8,280	१०३[१३७] १०४[१२१] १०५[१२८] १०५[१३८] १०९[१३९] ११२[१४५] ११२[१४५]	३भा. ३ २/२ २भा. १ २	$\begin{array}{c} 8-50-5\\ -5-5\\ -5-0\\ -5-0\\ -5-0\\ -5-5\\ -5-0\\ 0-5\\ -5\\ -5\\ -5\\ -5\\ -5\\ -5\\ -5\\ -5\\ -5\\ $	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० ६,२९०० ६,२७० ४,२०० ५,४१० ६,८८०
	दूरध्वनीः	सेट्रप नंदणेकृत का कॉर्पो. कार्यालय: "रे 91 22 4215 9000 फे	सीआवएन विलिय: २रा मजला, बॉ मेंट्रम हाऊस'', सी.एस. बस: 91 22 4215 953 ा तिमाही आ	एल65990एमएच।97 हे एल65990एमएच।97 वि म्युच्युअल बिल्डिंग, दो. रोड, बिचानगरी म 33; संकेतस्पळ: WWW	۲۹ ¹ ۲۹ ¹ ۲ ¹ ۲ ¹ ۲ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹	ोर्ट, मुंबई - 400 001 न्न (पूर्व), मुंबई - 400 n ई-मेल: cs@ce l	^{098.} ntrum.co.in	र्फा (र लक्षामध्ये)		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३६(४०९) ७५(१४६) ७५(१४६)	८/२ ३ ५३ ३ १३ १ १	0-08-0 0-04-8 0-04-8 0-8-0-8 0-8-0-8 0-0-8 0-88-0 0-88-0 0-86-8 0-88-9 0-88-9 0-88-9 0-88-9 0-88-9 0-88-9 0-8-9 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-04-8 0-9-0-9-0-8 0-9-0-9-0-9-0-	४०० ५१० ५३० १,०६० ८१० २० २,१०० ४,१०० ४,८१०	१०३(१३७) १०४(१२१) १०५(११८) १०९(१३९) १२९(१३९) ११२(१४५) ११२(१४५) ११४(१४१) ११८(१५०)	३भा. ३ २/२ २भा. १ २	$\begin{array}{c} 8-50-5\\ 8-50-0\\ 0-85-0\\ 8-68-0\\ 8-58-0\\ 0-88-0\\ 0-58-0\\ 0-58-0\\ 8-84-0\\ 5-58-0\\$	१०,२१० २,१०० ५,०६० १,२१० ५,२१० ५,२१० ५,२१० ६,१७० ४,२०० ५,४१०
	_{द्ष्ष्नगः} ३० सप्टेंबर, २०२१ रोज	सेट्रप नंदणेकृत का कॉर्पो. कार्यालय: "रे 91 22 4215 9000 फे	सीआवएन विलिय: २रा मजला, बॉ मेंट्रम हाऊस'', सी.एस. बस: 91 22 4215 953 ा तिमाही आ	पिटल् : एल65990एमएच।97 वे म्युच्युअल विल्डिंग, टी. रोड, विद्यानगरी म 33; संकेतस्पळ: WWW णि सहामाह	۲۹ ¹ ۲۹ ¹ ۲ ¹ ۲ ¹ ۲ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹ ¹	ोर्ट, मुंबई - 400 001 न्न (पूर्व), मुंबई - 400 n ई-मेल: cs@ce l	^{098.} htrum.co.in लेखापरीक्षित आर्थिक निष्व _{एकत्रीत}	र्फा (? लक्षामध्ये)		৬(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३९(४०९) ৬५(११६) ৬५(११६) ৬५(११६) ৬৬(१८६)	८/२ ३ ५३ ३ २ २ २/३ २/३	0-80-0 8-20-0 3-08-0 8-20-0 8-20-0 9-88-0 8-28-0 8-28-0 9-88-0 2-88-0 -0-88-0 2-88-0 -0-88-0 2-88-0 -0-88-0 -0-88-0 -0-88-0 -0-88-0 -0-9-0 -0-8-0 -0-9-0 -0-9-0 -0-9-0 -0-9-0 -0-9-0 -0-9-0 -0-9-0 -0-9-0 -0-8-0 -0-9-0 -0-8-0 -0-9-0	४०० ५१० ५३० १,०६० ८१० २० १,१०० ४,८१० १,४७० २,९८०	१०३[१३७] १०४[१२१] १०५[११८] १०९[१३९] १२९[१३९] ११२[१४५] ११२[१४५] ११२[१४५] ११८[१४१] ११८[१४४]	३भा. ३ २/२ २भा. १ २ १ १ १	$\begin{array}{c} 8-50-5\\ 0-85-0\\ 3-68-0\\ 8-55-0\\ 0-80-0\\ 0-58-0\\ 0-58-0\\ 5-58-0\\ 5-58-0\\ 5-58-0\\ 5-58-0\\ 5-58-5\\ 5-58-5\\ 5-85-5\\ 5-85-5\\ 5-85-5\end{array}$	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० ६,१७० ४,२०० ५,४१० ६,८८० १३,४८०
	दूरध्वनीः	नॉदणीकृत का कॉर्गो. कार्वालय: ''दे 91 22 4215 900 फ ती संपल्टेल्या रोजी संपल्टेली तियाही	सोआयएन विल्याः २रा मजला, बां रिंट्रम हाऊस", सी.एस. लक्स: 91 22 4215 953 हा तिमाही आ एक रोजी संपलेली सहामाही		7भीएलसी0.19986 डॉ. डी. एन. रोड, फ गर्न, कालिम, सांताकु w.centrum.co. हीचे एकत्रिर रोजी संपलेली वार्षिक	ार, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 n इ-मेन: cs@cei त / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही	^{098.} htrum.co.in लेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी सहामाही तिमाही व	(र लक्षांमध्ये) गी संपलेली वार्षिक		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३९(४०९) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(१२६) ७९(१२३)	८/२ ३ ५३ ३ १ १ १ २/३ ३ २/३	0-08-0 0-04-8 0-04-3 0-8-0-8 0-8-0-8 0-0-2 0-98-0 0-8-0-8 0-8-0-8 0-8-0-8 0-8-0 0-8-8 0-8-8 0-8-0 0-	४०० ५१० ५३० १,०६० ८१० २० १,१०० ४,८१० १,४७० २,९८० ५,३१०	१०३[१३७] १०४[१२१] १०५[१२८] १०९[१३९] १२९[१३९] १२२[१४५] १२२[१४५] १४२[१४९] १४२[१४१] १९४[१४१] १२९[४१४] १२०[१४२] १२०[१४२]	३भा. ३ २/२ २भा. १ २ २ १ २ २ २ २ २ २	$\begin{array}{c} 8-50-8\\ 0-85-0\\ 0-85-0\\ 3-55-0\\ 0-85-0\\ 0-88-0\\ 0-58-0\\ 5-88-0\\ 5-88-0\\ 5-85-0\\ 5-85-0\\ 5-85-0\\ 5-80-0\\$	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० ६,१७० ६,१७० ५,४१० ६,८८० १३,४८० ६८०
	_{द्ष्ष्नगः} ३० सप्टेंबर, २०२१ रोज	नॉदणीकृत का कॉर्पी. कार्यालय: "दे 91 22 4215 9000 फे ती संपलेल्या रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२१	सौआयएन विलय: २रा मजला, बॉ नेंट्रम हाऊस'', सी.एस. लबा: 91 22 4215 953 हा तिमाही एक रोजी संपलेली सहामही ३०.०२.२०२१	एल65990एमएव197 के म्यूच्युअल बिल्डिंग, टी. रोड, विचानगे म अ3; संकेतस्पळ: WWW रिण सहामाह मेव रोजी संपलेली तिमाही ३०.०२२०	र्गपएलसी019986 डॉ. डी. एन. रोड, फं गर्ग, कालिना, सांताक्व w.centrum.co.! हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक ३१.०३.२०२१	tर्ट, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 n १-मेल: cs@cen 1 / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२१	098. ntrum.co.in लेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी सहामाही तिमाही व ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२० ३१.०	(र लक्षामध्ये) गी संपलेली वार्षिक ०३.२०२१		७(२९५) ८(२९४) २८(२७९) ३६(२६७) ३६(२६७) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७९(१२३) ८१(१९२)	८/२ ३ ५३ ३ १ १ २/३ २/३ २/३ १ भा.	0-0%-0 8-1/0-0 3-2/0-0 8-2/0-0 9-0	¥00 480 480 8,080 20 20 8,800 8,800 8,800 2,800 2,800 2,800 2,800 2,800 2,800 2,800 2,800	१०३(१३७) १०४(१२१) १०५(११८) १०५(११८) १९२(१४५) ११२(१४५) ११२(१४५) ११२(१४५) ११२(१४५) १२२(१४५) १२२(१४५) १२२(१४५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५)	३भा. ३ २/२ २भा. १ २ १ १ २	$\begin{array}{c} 9 - 50 - 9 \\ 0 - 95 - 0 \\ - 0 - 95 - 0 \\ - 9 - 8 \\ - 9 - 9 \\ - 9 - 9 \\ - 9 - 9 \\ - $	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० १,२१० ७,९७० ६,१७० ४,२०० ५,४१० ६,८८० १३,४८० ६,८८० ५,९४०
અનુ.	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल	नोंदणीकृत का कॉर्पो. कार्यालयः ''दे 91 22 4215 9000 फें ती संपलेल्या रोजी संपलेली रोजी संपलेली उ. १०९.२०२१ (अलेखापरीक्षित)	सौआयएन बलिय: २रा मजला, बॉ नेंट्रम हाऊस'', सी.एस.: नक्स: 91 22 4215 953 हा तिमाही आ ऐक रोजी संपलेली सहामाही ३०.००२.२०२१ (अलेखापरीक्षित)	एल65990एमएवा97 के म्यूयुअत बिल्डिंग, टी. रोड, विचानगरी म ३३; संकेतस्पळ: WWW रिण सहामाह मेव रोजी संपलेली तिमपही ३०.०९.२०२० (अलेखापरीक्षित)	रपीएलसी019986 डॉ. डी. एन. रोड, फं गर्ग, कालिना, सांताक्व w.centrum.co.! हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक ३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित)	t_{2}^{2} , t_{3}^{2} t_{400} 001 π (पूर्व), t_{3}^{2} t_{400} 001 n t_{-} मेल: cs@cen t_{-} T / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही t_{0}	098. ntrum.co.in लेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी सहामाही तिमाही व ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२० ३१.० (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेख	(१ लक्षामध्ये) गी संपलेली वार्षिक ०३.२०२१ ब्रापरीक्षित)		७(२९५) ८(२९४) २८(२७९) ३६(२६७) ३६(२६७) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९२) ८४(१९२) ८४(१२५)	८/२ ३ ५३ ३ १ १ २/३ २/३ २/३ ३ १ भा. ४	$\begin{array}{c} 0-0 \\$	¥00 430 430 8,050 2,050 20 3,800 8,800 2,820 2,820 3,800 8,000 2,020	१०३(१२८) १०४(१२९) १०५(११८) १०५(११८) १२२(१४५) १२२(१४५) १४२(१४५) १४२(१४५) १४२(१४५) १४२(१४५) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४)	३भा. ३ २/२ २भा. १ २ १ १ २ - २	8-50-8 0-85-0 5-50-0 8-55-0 0-8-8-0 8-8-8-0 0-58-0 5-58	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० ६,१७० ४,२२० ५,४१० ६,८८० १,२४० ६,४८० ६,४७० ६,४७०
अनु.	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कामकाजातून उत्पन्न कालावधीकरोता निव्वूळ नफा / (तोटा) (करपूर्व,	नॉदणीकृत का कॉर्पो. कार्यालयः ''? 91 22 4215 900 फ ती संपल्टेल्ट्या रोजी संपल्टेल्ट्या रोजी संपल्टेल्ट्या रोजी संपल्टेल्ट्या रोजी रायल्हेली तियाही ३०.०९.२०२१ (अल्टेखापरीक्षित) २,०५६.३२	सौआयएन विलय: 2रा मजला, बां मेंद्रेम हाऊस.'', सी.एस. बन्ना: 91 22 4215 953 ा तिमाही आ एक रोजी संपलेली सहामाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) ३,९२३.६६	एल65990एमएच197 हे म्युच्युअल बिल्डिंग, दो. रोड, बिट्रानगरी म 33; संकेतस्पळ: WWW णि सहामाह मेव रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२० (अलेखापरीक्षित) १,५१८८.०७	र्गपल्सी019986 डॉ. डी. एन. रोड, फ गर्ग, कालिम, सांताकु W.centrum.co. हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक इ. ०.३. २०२१ (लेखापरीक्षित) ५,५७८.६७	र्ट, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 n इ-मेन: cs@cei 1 / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) १५,७०३.२५	098. htrum.co.in लेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी सहामाही तिमाही व ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२० ३१.० (अलेखापरीक्षित) (लेख २९,३३६.८६ १२,७२७.८१ ५१,३	(र लक्षामध्ये) ो संपलेली वार्षिक ० ३.२०२१ बापरीक्षित) ३१४.५३		७(२९५) ८(२९४) २८(२७९) ३६(२६७) ३६(२६७) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७५(१९६) ७९(१२३) ८१(१९२)	८/२ ३ ५ १ १ १ १ २/३ २ १ १ १ १ १	0-040-0 0-040-0 0-040-2 0-20-0 0-2	¥00 430 430 8,050 2,050 20 3,800 8,800 2,820 2,820 3,800 8,000 2,020	१०३(१३७) १०४(१२१) १०५(११८) १०५(११८) १९२(१४५) ११२(१४५) ११२(१४५) ११२(१४५) ११२(१४५) १२२(१४५) १२२(१४५) १२२(१४५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५)	३भा. ३ २/२ २भा. १ २ १ १ २ २ २ २ २	8-50-8 9-50-9 9-08-0 9-08-0 9-98-0 9-98-0 0-58-0 9-58-0 0-58-0 0-58-0 0-58-0 0-58-0 0-58-0 0-8-8 0-28-0 0-8-8 0-8-8 0-8-8 0-8-8 0-8-8 0-8-8 0-8-8 0-98-0 0-98-0 0-8-8 0-98-0	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० ६,१७० ४,२०० ५,४१० ६,८८० १,४४० ६,४७० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४७० ६,४७० ६,४७० ६,४७० ६,४७० ६,४७०
अनु. १ व २ व	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कामकाजातून उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबीपुर्वी)	नोंदणीकृत का कॉर्पो. कार्यालयः ''दे 91 22 4215 9000 फें ती संपलेल्या रोजी संपलेली रोजी संपलेली उ. १०९.२०२१ (अलेखापरीक्षित)	सौआयएन बलिय: २रा मजला, बॉ नेंट्रम हाऊस'', सी.एस.: नक्स: 91 22 4215 953 हा तिमाही आ ऐक रोजी संपलेली सहामाही ३०.००२.२०२१ (अलेखापरीक्षित)	एल65990एमएवा97 के म्यूयुअत बिल्डिंग, टी. रोड, विचानगरी म ३३; संकेतस्पळ: WWW रिण सहामाह मेव रोजी संपलेली तिमपही ३०.०९.२०२० (अलेखापरीक्षित)	रपीएलसी019986 डॉ. डी. एन. रोड, फं गर्ग, कालिना, सांताक्व w.centrum.co.! हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक ३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित)	t_{2}^{2} , t_{3}^{2} t_{400} 001 π (पूर्व), t_{3}^{2} t_{400} 001 n t_{-} मेल: cs@cen t_{-} T / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही t_{0}	098. htrum.co.in लेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी सहामाही तिमाही व ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२० ३१.० (अलेखापरीक्षित) (लेख २९,३३६.८६ १२,७२७.८१ ५१,३	(१ लक्षामध्ये) गी संपलेली वार्षिक ०३.२०२१ ब्रापरीक्षित)		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३६(२६७) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(१९६) ७५(११६) ७५(११६) ७५(१२३) ८४(१२२) ८४(१२५) ८४(१२५) ९७(१०५)	८/२ ३ ५ १ १ १ १ २/३ २ २/३ २ १ १ १. १ १ १ २	0-040-0 0-040-0 0-040-2 0-20-0 0-20-0 0-28-0 0-2	¥00 430 430 8,050 2,050 2,050 8,800 8,800 2,820 2,820 2,820 2,820 2,820 2,820 2,820 2,820 2,820 2,820 2,920	१०३(१२) १०४(१२) १०५(११८) १०५(११८) १२२(१४५) १२२(१४५) १४४(१४१) १४८(१५०) १४९(४१४) १२२(१५५) १२२(१५४) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४)	३भा. ३ २/२ २भा. १ २ १ २ १ - २ २ २ २ २ ५ ५ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	$\begin{array}{c} 8+50-2\\ 0-28-0\\ 0-28-0\\ 0-28-2\\ 0-28-2\\ 0-8-2\\ 0-8-2\\ 0-8-2\\ 0-8-2\\ 0-8-2\\ 0-8-2\\ 0-8-2\\ 0-8-2\\ 0-8-2\\ 0-8-8\\ 0-8-2\\ 0-8-2\\ 0-8-4\\ 0-8-$	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९६० १,२१० ५,१२० ५,१२० ५,१२० ५,१२० ५,१२० ५,४२० ५,४२० ५,४२० ५,४२० ६,८८० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४७० ६,४७० ६,४७० ६,४७० ६,४७० १,६२० १,६२०
अनु. ३२ ३ (दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कामकाजातून उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींपुर्वी) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींन्तर)	नॉदणीकृत का कॉर्पो. कार्यालयः ''? 91 22 4215 900 फ ती संपल्टेल्ट्या रोजी संपल्टेल्ट्या रोजी संपल्टेल्ट्या रोजी संपल्टेल्ट्या रोजी रायल्हेली तियाही ३०.०९.२०२१ (अल्टेखापरीक्षित) २,०५६.३२	सौआयएन विलय: 2रा मजला, बां मेंद्रेम हाऊस.'', सी.एस. बन्ना: 91 22 4215 953 ा तिमाही आ एक रोजी संपलेली सहामाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) ३,९२३.६६	एल65990एमएच197 हे म्युच्युअल बिल्डिंग, दो. रोड, बिट्रानगरी म 33; संकेतस्पळ: WWW णि सहामाह मेव रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२० (अलेखापरीक्षित) १,५१८८.०७	र्गपल्सी019986 डॉ. डी. एन. रोड, फ गर्ग, कालिम, सांताकु W.centrum.co. हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक इ. ०.३. २०२१ (लेखापरीक्षित) ५,५७८.६७	र्ट, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 n इ-मेन: cs@cei 1 / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) १५,७०३.२५	098. htrum.co.in लेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी सहामाही तिमाही ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२० ३१.० (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेख २९.३३६.८६ १२.७२७.८१ ५१.३ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१)	(र लक्षामध्ये) ो संपलेली वार्षिक ० ३.२०२१ बापरीक्षित) ३१४.५३		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३९(४०९) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(१९३) ८९(१२३) ८९(१२३) ८४(१२२) ८४(१२२) ८४(१२२) ८४(१२२) ९५(१२२) ८४(१२२) ९५(१२८)	८/२ ३ ५३ २ १ २/३ २/३ २ ४भा. ४ भा. ४ ४ ५ २	0-0X-0 0-04-9 0-04-9 0-04-9 0-80-6 0-80-9 0-82-9	¥00 430 430 8,050 2,050 2,0 3,800 8,800 2,820 2,820 3,800 8,000 2,020 8,000 2,020 2,020 2,020	१०३(१२) १०४(१२) १०५(११८) १०५(११८) १२२(१४५) १२२(१४५) १४४(१४१) १४८(१५०) १४२(१४५) १२२(१५५) १२२(१५४) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४)	३भा. ३ २/२ २भा. १ २ १ २ १ - - २ २ ४ ५ ५ ९	8-50-8 9-50-8 9-02-0 9-58-0 9-92-0 9-92-0 0-58-0 9-58-0 0-58-0 5-58-0 0-58-0	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९६० १,२१० ५,१२० ५,१४० ६,१७० ६,८८० १३,४८० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४२० १,६२० १,६२० ५,६२०
	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबीपुर्वी) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबीनंतर) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा)	नॉदणीकृत का कॉर्गे. कार्यालय: "दे 91 22 4215 9000 फ ती संपलेल्या रोजी संपलेल्या रोजी संपलेल्या रोजी संपलेल्या रोजी संपलेल्या रोजी संपलेल्या रोजी संपलेल्या रे.०५६.३२ (१६५.११) (१६५.११)	सौआयएन बन्धि: २रा मजला, बॉ नेंट्रम हाऊस'', सी.एस.: नन्ना: 91 22 4215 953 हा तिमाही आ एक रोजी संपलेली सहामाही ३०.०९२.२०२१ (अलेखापरीक्षित) ३,९२३.६६ (५३४.४१) (५३४.४१)	एल65990एमएल197 ते म्यूच्युअल बिल्डिंग, टो. रोड, बियानगरी म 33; संकेतस्पळ: WWW रिणि सहामाह मेव रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२० (अलेखापरीक्षित) १,५१८.०७ ८७.०५ ८७.०५	र्गपीएलसी019986 डॉ. डी. एन. रोड, फं गर्न, कालिना, सांताकु अ.centrum.co.l हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक ३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित) ५,५७८.६७ (४९८.२२)	tर्ट, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 n ई-मेन: CS@Cen 7 / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही ३००९.२०२१ (अलेखापरीक्षित) १५,७०३.२५ (६७२.९८) (६७२.९८)	098. htrum.co.in लेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी सहामही तिमाही ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२० ३१.० (अलेखापरीक्षित) (लेख २९,३३६.८६ १२,७२७.८१ ५१,३ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१)	(१ लक्षामध्य) ति संपल्लेली वार्षिक ०३.२०२१ बापरीक्षित) ३१४.५३ ९९.८३)		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३६(२६७) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(१९६) ७५(११६) ७५(११६) ७५(१२३) ८४(१२२) ८४(१२५) ८४(१२५) ९७(१०५)	८/२ ३ ५३ २ १ २/३ २/३ २ १ १ १	0-08-0 0-04-9 0-04-9 0-80-6 0-80-6 0-80-9 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-80-80-8 0-80-80-80 0-80-80-80 0-80-80-80 0-8	¥00 480 480 8,050 8,050 8,700 8,700 8,700 8,700 8,700 8,700 8,700 8,700 8,700 8,700 8,700 8,000 8,000 8,000 8,000 8,000 8,000 8,000 8,000 8,000 8,000 8,000 8,000	१०३(१२८) १०५(१२८) १०५(१२८) १०५(१२८) १२२(१४५) १२२(१४५) १४२(१४५) १४२(१४५) १४२(१४५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४)	३भा. ३ २/२ २भा. १ २ १ २ १ - - २ २ ४ ५ ५ ९	$\begin{array}{c} 8-50-5\\ 0-57-0\\ 0-57-0\\ 0-57-0\\ 0-57-0\\ 0-78-0\\$	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९६० १,२१० ५,१२० ५,४२० ५,४२० ५,४२० ५,४२० ५,४२० ६,८८० १,२४० ६,४८० ६,४८० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४५० १,६२० १,६२० ५,६२० ५,६२०
। अनु. १२३६ (ब ४४	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कालावधीकरीता निवळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींपुर्वी) कालावधीकरीता निवळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींनंतर) कालावधीकरीता निवळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींनंतर)	नॉदणीकृत का कॉर्मो. कार्यालय: ''रे 91 22 4215 9000 फ तिमाही रोजी संपल्ठेली तिमाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) २,०५६.३२ (१६५.११)	सीआयएन बलिय: 2रा मजला, बॉ मेंट्रेम हाऊस'', सी.एस. निमाही आ एक रोजी संपलेली सहामाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) ३,९२३.६६ (५३४.४१)	• एल659900एमएच।97 • एल659900एमएच।97 थे. रोड, विवाजिंग, थे. रोड, विवागरो म अ; संकेतस्पळ: WWW िपा सहामाही • ०.०९.२०२० (अलेखापरीक्षित) १,५१८.०७ ८७.०५	त्रमीएलसी019986 डार्. डी. एन. रोड, फं लार्ग, कालिन, सांताकु w.centrum.co.i हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक ३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित) ५,५७८.६७ (४९८.२२)	र्ट, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 n ई-मेल: cs@cea T / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२१ (अल्टेखापरीक्षित) १५,७०३.२५ (६७२.९८)	098. htrum.co.in लेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी सहामही तिमाही ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२० ३१.० (अलेखापरीक्षित) (लेख २९,३३६.८६ १२,७२७.८१ ५१,३ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१)	(१ लक्षामध्ये) ते संपलेली वार्षिक ०३.२०२१ ब्रापरीक्षित) ३१४.५३ .९९.८३)		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३६(२६७) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(१२३) ८४(१२२) ८४(१२२) ९७(१०५) ९८(१२८) १००(४२८) १००(४२८) १००(४२८) १००(४२८) १००(४२८)	८/२ ३ ५३ १ १ २/३ १ १ १ ५ ५ २ १ २ २ १ २ २ ३ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	0-08-0 0-04-9 0-04-9 0-80-6 0-80-6 0-80-9 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-88-0 0-80-80-8 0-80-80-80 0-80-80-80 0-80-80-80 0-8	¥00 480 480 8,050 8,050 8,000 8,800 8,800 8,800 8,800 8,800 8,800 8,800 8,800 8,000	१०३(१२८) १०४(१२९) १०५(१२८) १०५(१२८) १२९(१४५) १९२(१४५) १९२(१४५) १९२(१४६) १९२(१४६) १९२(१५२) १९२(१५२) १९२(१५२) १९२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२)	३भा. ३ २/२ २भा. १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ ४ ५ १ १ २	$\begin{array}{c} 8-50-5\\ 0-57-0\\ 0-57-0\\ 0-57-0\\ 0-57-0\\ 0-78-0\\$	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९६० ६,१७० ४,२०० ५,४२० ५,४२० ५,४२० ५,४२० ५,४२० ५,४२० ६,४७० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ६,५३०
अनु. १२३४५	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींपुर्वी) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींन्तर) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करोटार, अपवादात्मक बाबींन्तर) कालावधीकरीता प्रकृण संयुक्त उत्पन्न (समावेश नफा/(तोटा) आणि इतर व्योपक उत्पन्न (करोत्तर)	नॉदणीकृत का कांगॉ. कार्यालय: "? 91 22 4215 9000 फॅ ती संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रे.०५ १.२०२१ (अल्रेखापरीक्षित) २,०५ ६.३२ (१६५.११) (१९७.६१) (१९७.९०)	सौआयएन विलिय: 2रा मजला, बॉ मेंट्रेम हाऊस.'', सी.एस. लक्स: 91 22 4215 953 हा तिमाही आ एक रोजी संपलेली सहाम्पाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) ३,९२३.६६ (५३४.४१) (५२४.४१) (५८४.४७)	एल65990एमएच197 ते म्युच्युअल बिल्डिंग, टो. रोड, बिटानगरी म 33; संकेतस्वळ: WWW रिणि सहामाह मेव रोजी संपलेली तिमाही ३०.०१.२०२० (अलेखापरीक्षित) १,५१८.०७ ८७.०५ ८७.०५ २८.९७ १२.९७	7पीएलसी019986 डॉ. डी. एन. रोड, फं गर्भ, कालिना, सांताकु w.centrum.co.i हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक ३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित) ५,५७८.६७ (४९८.२२) (४९८.२२) (९०२.३९) (९२४.३०)	र्ह, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 n ई-मेल: cs@cei 7 / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) १५,७०३.२५ (६७२.९८) (१,१७८.७६) (१,२३९.२६)	098. htrum.co.in रेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी संपलेली रेजी सहामादी तिपाही ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२२ ३२.०९.२०२२ ३२.७२.२२२२ ३२.७२ ३२.७२.२२२ ३२.७२.२२२२ ३२.७२.२२२ ३२.७२.२२२ ३२.४२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.४२.२२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२ ३४.४२.२२२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.२२.२२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२	(१ लक्षामध्ये) ति संपलेली वार्षिक ०३.२०२१ डापरीक्षित) ३१४.५३ ९९.८३) ९९.८३) ८०.८७) :३५.४२)		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३६(२६७) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(१२३) ८६(१२३) ८६(१२२) ८४(१२२) ८४(१२२) ९५(१२२) ९५(१२२) ९५(१२२) ९५(१२२) ९५(१२२) ९५(१२८) १००(४२४) १००(४२४)	८/२ ३ ५३ २ १ २/३ २/३ २ १ १ १	0-040-0 0-040-0 0-040-2 0-20-5 0-20-2 0-28-0 0-2	¥00 480 480 800	१०३(१२) १०४(१२) १०५(११८) १०५(११८) १२२(१४५) १२२(१४५) १४२(१४५) १४२(१४५) १४२(१४५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५५) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४)	३भा. ३ २/२ २भा. १ २ १ २ १ - - २ २ ४ ५ ५ ९	$\begin{array}{c} 8 - 0 < -8 \\ 0 - 7 < 0 \\ 0 - 8 $	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९६० ६,१७० ४,२०० ५,४२० ५,४२० ५,४२० ५,४२० ५,४२० ५,४२० ६,४७० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ५,६२० ६,५३०
अनु. अनु. अनु. अनु. अन्त्र ४ ४ फ	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अभवादात्मक बाबीपुर्वी) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबीनंतर) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करोरार, अपवादात्मक बाबीनंतर) कालावधीकरीता प्रकृण संयुक्त उत्पन्न (समावेश नफा/(तोटा) आणि इत व्यापक उत्पन्न (करोत्तर) समभाग भांडवल	नॉदणीकृत का कॉर्फे. कार्यालय: "? 91 22 4215 9000 फॅ ती संपल्टेल्ट्या रोजी संपल्टेली तिमाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) २,०५६.३२ (१६५.११) (१६५.११) (१९७.६१)	सौआयएन विलय: 2रा मजला, बां में ट्रेम हाऊस.'', सी.एस. लबा: 91 22 4215 953 हा तिमाही आ एक रोजी संपलेली सहामाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) ३,९२३.६६ (५३४.४१) (५२४.४१) (५२४.७४)	एल65990एमएच197 वि म्युच्युअल बिल्डिंग, दो. रोड, विद्यानगरी म अ: संकेतस्पळ: WWW णि सहामाह रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२० (अलेखापरीक्षित) १,५१८.०७ ८७.०५ २८.०५	र्गपल्सी019986 डॉ. डी. एन. रोड, फ गर्ग, कालिग, सांताकु M.centrum.co.i हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक ३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित) ५,५७८.६७ (४९८.२२) (४९८.२२)	र्ट, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 n इ-मेन: cs@cei 7 / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) १५,७०३.२५ (६७२.९८) (६७२.९८) (१,१७८.७६)	098. htrum.co.in रेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी संपलेली रेजी सहामादी तिपाही ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२२ ३२.०९.२०२२ ३२.७२.२२२२ ३२.७२ ३२.७२.२२२ ३२.७२.२२२२ ३२.७२.२२२ ३२.७२.२२२ ३२.४२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.४२.२२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२ ३४.४२.२२२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.२२.२२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२	(१ लक्षामध्ये) त वार्षिक aार्परिक्षत) ३१२०२१ aार्परिक्षत) ३१४.५३ ९९.८३) ९९.८३) ८०.८७)		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३६(२६७) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(१२३) ८४(१२२) ८४(१२२) ९७(१०५) ९८(१२८) १००(४२८) १००(४२८) १००(४२८) १००(४२८) १००(४२८)	८/२ ३ ५३ १ १ २/३ १ १ २/३ १ १ ५ ५ २ १ २ २ ३ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	 0-0×-0 0-0×-0 0-0×-2 0-2 0-0 0-0 0-2 <li< td=""><td>४०० ५१० ५२० १,०६० २,०६० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१२०० १,२०० १,२०० १,२०० १,२०० १,२०० १,२०२० १,७२० १,०२० १,२२० १,०२० १,२२०</td><td>१०३(१२८) १०४(१२९) १०५(१२८) १०५(१२८) १२९(१४५) १९२(१४५) १९२(१४५) १९२(१४६) १९२(१५२) १९२(१५२) १९२(१५२) १९२(१५२) १९२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२)</td><td>३भा. ३ २/२ २भा. १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ ४ ५ १ १ २</td><td>キーロイーキ ローマキーキ ローマキーキ ロージャーキ お方 吹む</td><td>१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० ६,१७० ४,२०० ५,४१० ६,८८० १,२४० १,२४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४२० ६,४२० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४२२०</td></li<>	४०० ५१० ५२० १,०६० २,०६० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१२०० १,२०० १,२०० १,२०० १,२०० १,२०० १,२०२० १,७२० १,०२० १,२२० १,०२० १,२२०	१०३(१२८) १०४(१२९) १०५(१२८) १०५(१२८) १२९(१४५) १९२(१४५) १९२(१४५) १९२(१४६) १९२(१५२) १९२(१५२) १९२(१५२) १९२(१५२) १९२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२) १२२(१५२)	३भा. ३ २/२ २भा. १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ १ २ ४ ५ १ १ २	キーロイーキ ローマキーキ ローマキーキ ロージャーキ お方 吹む	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० ६,१७० ४,२०० ५,४१० ६,८८० १,२४० १,२४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४२० ६,४२० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४३२० ६,४२२०
ਸ਼੍ਰਾਂ ਕਿਰਾਗਾਰ (ਕਿ ਜਿਸ ਸ	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींपुर्वी) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींन्तर) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करोटार, अपवादात्मक बाबींन्तर) कालावधीकरीता प्रकृण संयुक्त उत्पन्न (समावेश नफा/(तोटा) आणि इतर व्योपक उत्पन्न (करोत्तर)	नॉदणीकृत का कांगॉ. कार्यालय: "? 91 22 4215 9000 फॅ ती संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रे.०५ १.२०२१ (अल्रेखापरीक्षित) २,०५ ६.३२ (१६५.११) (१९७.६१) (१९७.९०)	सौआयएन विलिय: 2रा मजला, बॉ मेंट्रेम हाऊस.'', सी.एस. लक्स: 91 22 4215 953 हा तिमाही आ एक रोजी संपलेली सहाम्पाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) ३,९२३.६६ (५३४.४१) (५२४.४१) (५८४.४७)	एल65990एमएच197 ते म्युच्युअल बिल्डिंग, टो. रोड, बिटानगरी म 33 संकेतस्वळ: WWW रिणि सहामाह मेव रोजी संपलेली तिमाही ३०.०१.२०२० (अलेखापरीक्षित) १,५१८.०७ ८७.०५ ८७.०५ २८.९७ १२.९७	7पीएलसी019986 डॉ. डी. एन. रोड, फं गर्भ, कालिना, सांताकु w.centrum.co.i हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक ३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित) ५,५७८.६७ (४९८.२२) (४९८.२२) (९०२.३९) (९२४.३०)	र्ह, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 n ई-मेल: cs@cei 7 / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) १५,७०३.२५ (६७२.९८) (१,१७८.७६) (१,२३९.२६)	098. htrum.co.in रेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी संपलेली रेजी सहामादी तिपाही ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२२ ३२.०९.२०२२ ३२.७२.२२२२ ३२.७२ ३२.७२.२२२ ३२.७२.२२२२ ३२.७२.२२२ ३२.७२.२२२ ३२.४२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.४२.२२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२ ३४.४२.२२२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.२२.२२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२	(१ लक्षामध्ये) ति संपलेली वार्षिक ०३.२०२१ डापरीक्षित) ३१४.५३ ९९.८३) ९९.८३) ८०.८७) :३५.४२)		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३९(४०९) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११३) ८४(१२२) ८४(१२२) ८४(१२२) ८४(१२८) ९०(१२४) गाव कससार सन्हें क्र.	८/२ ३ ५ १३ २ १ २/३ २ १ २/३ २ १ भा. ४ भा. ४ भा. ४ भा. ४ १ २ नी	०-०४-० ०-०५-१ ०-२०-६ ०-२४-० ०-११-० ०-२१-० ०-११-० ०-२४-० ०-२४-१ ०-२४-७ ०-२४-७ ०-२४-७ ०-२२-१ ०-२२-२ ०-२०-१ ०-१०-१ ०-१०-१ ३४ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७	४०० ५१० ५३० १,०६० २,०६० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,०२०	२०३(१२३) २०४(१२३) २०५(१९८) १०५(१९८) १९२(१४५) १९२(१४५) १९२(१४५) १९२(१५४) १९२(१५४) १९२(१५४) १९२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४)	३भा. ३भा. २/२ २भा. १ २ १ १ २ १ २ १ २ १ ८ ८ ८ ८ ८ १	१-0२-१ 0-२१-० 0-७०-६ 0-१२-१ 0-७९-७ 0-१२-१ 0-५४२-१ 0-५४-१ 0-६४-७ 0-६४-४ 0-६४-४ 0-६४-४ 0-६४-४ 0-६४-४ 0-६४-४ 0-६४-४ 0-६४-४ 0-६४-४ 0-६४-४ 0-२६-१ 0-०६-१ 0-२६५-३ 0-२६५-३ 0-६५-३ 0-६५-३ 0-६५-३ 0-६५-३ 0-६५-३ २२६५-३ २२६५-३ ३४३ एच. अगेरे मध्ये	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० ६,१७० ४,२०० ५,४१० ६,४७० ६,४८० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४२० ६,४२० ६,४२० ६,४२० ६,४३०
अनु. १२३४५ ६७४४	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कामकाजातून उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींग्रती) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींनतर) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींनतर) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींनतर) कालावधीकरीता एकूण संयुक्त उत्पन्न (समावेश तफा/(तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न (समावेश तफा/(तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न (सावेश तप्टोव निधी (पुनर्मुल्यांकन राखीव निधी वगळून) आगेदरच्या वर्षचिदात रातीवित्यानुसार प्रति समभाग मिळकत (प्रत्येकी १ १)	नॉदणीकृत का कांगॉ. कार्यालय: "? 91 22 4215 9000 फॅ ती संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रोजी संपलेल्ट्या रे.०५ १.२०२१ (अल्रेखापरीक्षित) २,०५ ६.३२ (१६५.११) (१९७.६१) (१९७.९०)	सौआयएन विलिय: 2रा मजला, बॉ मेंट्रेम हाऊस.'', सी.एस. लक्स: 91 22 4215 953 हा तिमाही आ एक रोजी संपलेली सहाम्पाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) ३,९२३.६६ (५३४.४१) (५२४.४१) (५८४.४७)	एल65990एमएच197 ते म्युच्युअल बिल्डिंग, टो. रोड, बिटानगरी म 33 संकेतस्वळ: WWW रिणि सहामाह मेव रोजी संपलेली तिमाही ३०.०१.२०२० (अलेखापरीक्षित) १,५१८.०७ ८७.०५ ८७.०५ २८.९७ १२.९७	7पीएलसी019986 डॉ. डी. एन. रोड, फं गर्भ, कालिना, सांताकु w.centrum.co.i हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक ३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित) ५,५७८.६७ (४९८.२२) (४९८.२२) (९०२.३९) (९२४.३०)	र्ह, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 n ई-मेल: cs@cei 7 / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) १५,७०३.२५ (६७२.९८) (१,१७८.७६) (१,२३९.२६)	098. htrum.co.in रेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी संपलेली रेजी सहामादी तिपाही ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२२ ३२.०९.२०२२ ३२.७२.२२२२ ३२.७२ ३२.७२.२२२ ३२.७२.२२२२ ३२.७२.२२२ ३२.७२.२२२ ३२.४२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.२२.२२ ३२.४२.४२.२२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२ ३४.४२.२२२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२ ३४.४२.४२.२२.२२ ३४.४२.४२.२२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२ ३४.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२.४२	(१ लक्षामध्ये) ति संपलेली वार्षिक ०३.२०२१ डापरीक्षित) ३१४.५३ ९९.८३) ९९.८३) ८०.८७) :३५.४२)		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३९(४०९) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११३) ८४(१२२) ८४(१२२) ८४(१२२) ९७(१०५) ९८(१२८) १००(४२४) गाव कससगत सव्हॅ क्र. ३(१२९)	८/२ ३ ५ १३ २ १ २/३ २ १ २/३ २ १ भा. ४ भा. ४ भा. ४ भा. ४ भा. १ १ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	०-०४-० ०-०५-२ ०-१०-६ ०-२०-१ ०-११-० ०-११-० ०-११-० ०-११-० ०-११-० ०-११-० ०-११-० ०-१९-० ०-२९-८ ०-२१-२ ०-१०-२ ०-१०-२ ०-१०-२ ०-१०-१ ०-१०-१ ३२२२ ३२२-१ ३२२-१ ३२२-१ ३२२-१ ३२२-१	४०० ५१० ५२० १,०६० २,०६० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,२१० १,०१०	२०३(१२३) २०४(१२३) २०५(१९८) १०५(१९८) १९२(१४५) १९२(१४५) १९२(१४५) १९२(१५४) १९२(१५४) १९२(१५४) १९२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२३(१५४)	३भा. ३भा. २/२ २भा. १ २ १ २ १ २ १ ८ ८ ८ ८ ८ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १	१-0२-१ 0-२१-० 0-७०-६ 0-७०-६ 0-१२-१ 0-७२२-१ 0-५४२-२ 0-५४४४२-२	२०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,१७० ६,१७० ४,२०० ५,४१० ५,४१० ६,४८० ६,४८० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४२०
ाववज्यव (विदास सरव प्र अनु. १२२३४४४६७४४	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कामकाजातून उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींपुर्वी) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींनंतर) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करोटतर, अपवादात्मक बाबींनंतर) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करोटतर, अपवादात्मक बाबींनंतर) कालावधीकरीता पकूण संयुक्त उत्पन्न (समावेश नफा/(तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न (समोवेश नप्त) (जोटा) आणि इतर व्यापत उत्पन्त्व (करोत्तर) समभाग भांडवल राखीव निधी (पुनर्मुल्यांकन राखीव निधी वगळून) आगोदरच्या वर्षीवल्या ताळेबंदात वर्डीविल्यानुसार प्रति समभाग मिळकत (प्रत्येकी १ १) वालु आणि बंद ऑपरेशनसाठी	नॉदणीकृत का कांगॉ. कायलिय: "? 91 22 4215 9000 फ ती संपलेल्या रोजी संपलेल्या रोजी संपलेल्या रोजी संपलेल्या रोजी संपलेल्या रोजी संपलेल्या रे.०५६.३२ (१६५.११) (१६५.११) (१९७.६१) (१९७.२३ ४,१६०.३३	सौआयएन विन्य: 2रा मजला, बॉ मेंट्रेम हाऊस'', सी.एस. नन्न: 91 22 4215 953 हा तिमाही आ एक रोजी संपलेली ३०:०९.२०२१ (अलेखापरीक्षित) ३,९२३.६६ (५३४.४१) (५३४.४१) (५२४.४९) (५८४.४७) ४,१६०.३३	एल65990एमएच197 ते म्युच्युअल बिल्डिंग, टो. रोड, बिटानगरी म 33 संकेतस्वळ: WWW रिणि सहामाह मेव रोजी संपलेली तिमाही ३०.०१.२०२० (अलेखापरीक्षित) १,५१८.०७ ८७.०५ ८७.०५ २८.९७ १२.९७	गर्पाएलसी019986 डॉ. डी. एन. रोड, फं गर्फ, कालिना, सांताकु w.centrum.co.i हीचे एकत्रित हीचे एकत्रित हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक ३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित) ५,५७८.२२) (४९८.२२) (४९८.२२) (९०२.३२) ४,१६०.३३	र्ह, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 त ई-मेल: CS@Cel 7 / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) १५,७०३.२५ (६७२.९८) (६७२.९८) (१,२३९.२६) ४,१६०.३३ -	098. htrum.co.in रेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी सहामाही तिमाही ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२० ३१.० (अलेखापरीक्षित) (लेख २९,३३६.८६ १२,७२७.८१ ५१,३ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१' (१,२२२.१६) (३७७.००) (३,१' (१,८४०.४२) (६२६.८१) (४,१' (१,९४२.१०) (६२३.९०) (४,२' ४,१६०.३३ ४,१६०.३३ ४,१	(१ लक्षामध्ये) ति संपलेली वार्षिक ०३.२०२१ डापरीक्षित) ३१४.५३ ९९.८३) ९९.८३) ८०.८७) १६०.३३ -		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३९(४०९) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११३) ८४(१२२) ८४(१२२) ८४(१२२) ९८(१२८) १००(४२४) गाव कससगत सव्हॅ क्र. ३(१२९) ६१(१०५)	८/२ ३ ५ १३ २ १ २/३ २ १ २/३ २ १ भा. ४ भा. ४ भा. ४ भा. १ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	०-०४-० ०-०५-२ ०-१०-६ ०-२१-० ०-११-० ०-२१-० ०-११-० ०-११-० ०-११-० ०-११-० ०-११-० ०-११-० ०-२१-० ०-२१-० ०-२२-२ ०-१०-२ ०-१०-१ ०-१०-१ ०-१०-१ ३२२-१ ३२२-१ ३२२-१ ३३२-० ०-४३-२ ३३२-० ०-४३-२ ३३२-० ०-४३-६ ०-४३-६ ०-४३-६ ०-८-३	४०० ५१० ५३० १,०६० २,०६० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,२०० १,०२०	२०३(१२३) २०४(१२३) २०५(११८) २०५(११८) १२२(१४५) १२२(१४५) १२२(१४५) १२८(१५०) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१७४) २२३(१७४)	३भा. ३भा. २/२ २भा. १ २ १ १ २ १	१-0२-१ 0-२१-० 0-७०-६ 0-७०-६ 0-१२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५४२-१ 0-५२-५ 0-५२-५ 0-५२-५ 0-५२-५ 0-५२-५ अगेरे मध्ये 0-०२-५-५ 0-०२-५-५	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० ६,१७० ४,२०० ५,४१० ६,८८० १,२४० १,२४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ६,४३० ३०० ४५०
अनु. अनु. २२३४५६७८	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कालवश्वीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींपुर्वी) कालावश्वीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींनंतर) कालावश्वीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करोतर, अपवादात्मक बाबींनंतर) कालावश्वीकरीता एक्ए संयुक्त उत्पन्न (समावेश तफा/(तोटा) आणि इत्त व्यापक उत्पन्न (समावेश नफा/(तोटा) आणि इत्त व्यापक उत्पन्न (समावेश समभाग भांडवल राखीव निधी (पुनर्मुल्यांकन राखीव निधी वगळून) अगोदरच्या वर्षीच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार प्रति समभाग मिळकत (प्रत्येकी र १) बालु आणि बंद ओपरेशनसाठी मूळ प्रतिभाग	गॅदणीकृत का कॉर्मो. कार्यालय: ''रे 91 22 4215 9000 फॅ तिमाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) २,०५६.३२ (१६५.११) (१६५.११) (१९७.६१) (१९७.९०) ४,१६०.३३ - (०.०५)	सौआयएन बनिय: 2रा मजला, बॉ नेंट्रेम हाऊस'', सी.एस.: नन्न: 91 22 4215 953 I तिमाही आ एक रोजी संपलेली सहामाही ३०.०९२,२०२१ (अलेखापरीक्षित) ३,९२३.६६ (५३४.४१) (५२४.४१) (५२४.४१) (५८४.४७) ४,१६०.३३ - (०.१४)	: एल659900एमएच197 ते म्युच्युअल बिल्डिंग, टी. रोड, बिटागनरी म आ; संकेतस्पळ: WWW रिण सहामाह रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२० (अलेखापरीक्षित) १,५१८.०७ ८७.०५ २८.५९ २२.९७ ४,१६०.३३	पणिएलसी019986 डार्ग. इत. एन. रोड, फं ार्ग. कालिन. सांताकु w.centrum.co. हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक ३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित) ५,५७८.६७ (४९८.२२) (४९८.२२) (१२४.३०) ४,१६०.३३	tर्ट, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 n ई-मेल: CS@cen 7 /स्वतंत्र अ 1 /स्वतंत्र अ 1 क्विंपलेली ३०.०९.२०२२ (अलेखापरीक्षित) १५,७०३.२५ (६७२.९८) (६७२.९८) (१,२३९.२६) ४,१६०.३३ - (०.४१)	098. htrum.co.in रेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी सहामही तिमाही ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२० ३१.० (आलेखापरीक्षित) (लेख २९,३३६.८६ १२,७२७.८१ ५१,३ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१ (१,८४०.४२) (६२६.८१) (४,१ (१,९४२.१०) (६२३.९०) (४,२ ४,१६०.३३ ४,१६०.३३ ४,१	(१ लक्षामध्ये) ति संपलेली वार्षिक ३२.२०२१ बापरीक्षित) ३१४.५३ ९९.८३) ९९.८३) ८०.८७) १६०.३३ - (१.१३)		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३९(४०९) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११३) ८४(१२३) ८४(१२२) ८४(१२२) ८४(१२८) १०(१२८) १८(१२८) १०(१२४) गाव कससार सल्हें क्र. ३(१२९) ६१(१०५) ७०(१३२)	८/२ ३ ५ १३ २ १ २/३ २ १ २/३ २ १ भा. ४ भा. ४ भा. ४ भा. १ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	०-०४-० ०-०५-२ ०-१०-६ ०-२२-१ ०-११-० ०-११-० ०-२२-१ ०-२४-७ ०-२४-७ ०-२४-७ ०-२२-१ ०-२२-२ ०-२०-२ ०-२०-२ ०-२०-२ ०-२०-२ ०-२०-२ ०-२०-२ ०-२०-२ ०-२०-२ ०-२०-२ ०-२२-१ अगेर मह्ये ०-४३-६ ०-४२-०	४०० ५१० ५३० ५,०६० १,९०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,२२०	२०३(१२३) २०४(१२३) २०५(१२८) २०५(१२८) १२२(१४५) १२२(१४५) १२२(१४५) १२८(१५०) १२२(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४)	 ३मा. ३ २/२ २मा. १ २ २<td>8-07-8 0-287-0 0-300-E 0-300-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-00-E 0-00-E</td><td>१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० १,२१० ४,२०० ५,४१० ६,४७० १,२८० १,२८० १,२८० १,४१० ६,४८० ६,४४० ६,४४० १,६२०</td>	8-07-8 0-287-0 0-300-E 0-300-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-100-E 0-00-E 0-00-E	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० १,२१० ४,२०० ५,४१० ६,४७० १,२८० १,२८० १,२८० १,४१० ६,४८० ६,४४० ६,४४० १,६२०
अनु. अनु. २२३४५६७८	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कामकाजातून उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींपुर्वी) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींनंतर) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करोटतर, अपवादात्मक बाबींनंतर) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करोटतर, अपवादात्मक बाबींनंतर) कालावधीकरीता पकूण संयुक्त उत्पन्न (समावेश नफा/(तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न (समोवेश नप्त) (जोटा) आणि इतर व्यापत उत्पन्त्व (करोत्तर) समभाग भांडवल राखीव निधी (पुनर्मुल्यांकन राखीव निधी वगळून) आगोदरच्या वर्षीवल्या ताळेबंदात वर्डीविल्यानुसार प्रति समभाग मिळकत (प्रत्येकी १ १) वालु आणि बंद ऑपरेशनसाठी	नॉदणीकृत का कांगॉ. कायलिय: "? 91 22 4215 9000 फ ती संपलेल्या रोजी संपलेल्या रोजी संपलेल्या रोजी संपलेल्या रोजी संपलेल्या रोजी संपलेल्या रे.०५६.३२ (१६५.११) (१६५.११) (१९७.६१) (१९७.२३ ४,१६०.३३	सौआयएन विन्य: 2रा मजला, बॉ मेंट्रेम हाऊस'', सी.एस. नन्न: 91 22 4215 953 हा तिमाही आ एक रोजी संपलेली ३०:०९.२०२१ (अलेखापरीक्षित) ३,९२३.६६ (५३४.४१) (५३४.४१) (५२४.४९) (५८४.४७) ४,१६०.३३	एल.65990एमएच।97 दे म्युच्युअल बिल्डिंग, दो. रोड, विद्यानगरी म उं: रोड, विद्यानगरी म उं: रोड, विद्यानगरी म रोजी संपलेली तिमाही ३०.०१.२०२० (अलेखापरीक्षित) १,५१८.०७ ८७.०५ २८.५९ १२.९७ ४,१६०.३३	गर्पाएलसी019986 डॉ. डी. एन. रोड, फं गर्फ, कालिना, सांताकु w.centrum.co.i हीचे एकत्रित हीचे एकत्रित हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक ३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित) ५,५७८.२२) (४९८.२२) (४९८.२२) (९०२.३२) ४,१६०.३३	र्ह, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 त ई-मेल: CS@Cel 7 / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) १५,७०३.२५ (६७२.९८) (६७२.९८) (१,२३९.२६) ४,१६०.३३ -	098. htrum.co.in रेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी सहामही तिमाही ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२० ३१.० (आलेखापरीक्षित) (लेख २९,३३६.८६ १२,७२७.८१ ५१,३ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१ (१,८४०.४२) (६२६.८१) (४,१ (१,९४२.१०) (६२३.९०) (४,२ ४,१६०.३३ ४,१६०.३३ ४,१	(१ लक्षामध्ये) ति संपलेली वार्षिक ०३.२०२१ डापरीक्षित) ३१४.५३ ९९.८३) ९९.८३) ८०.८७) १६०.३३ -		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३९(४०९) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(१२३) ७९(१२३) ८४(१२२) ८४(१२२) ८४(१२२) ९८(१२८) १००(१२४) गाव कससगत सव्हॅ क्र. ३(१२९) ६१(१०५) ७०(१३२) ७०(१३२) ७५(३४१)	८/२ ३ ५ १३ २ १ २/३ २ १ २/३ २ १ २/३ २ १ २/३ २ १ २ १ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	०-०४-० ०-०५-२ ०-२५-२ ०-२५-२ ०-२४-२ ०-२४-२ ०-२४-५ ०-२४-५ ०-२४-५ ०-२४-५ ०-२४-५ ०-२४-५ ०-२४-५ ०-२४-५ ०-२२-२ ०-२०-५ ०-२०-१७-२ ०-२०-१ ०-२०-१ ०-२०-१ ०-१०-१ ३४३ एच. अगेरे मध्ये ०-४३-६ ०-२२-२ ०-४२-६ ०-४२-६ ०-४२-६ ०-४२-६ ०-४२-६	४०० ५१० ५३० १,०६० २,०६० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,२१० ४,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,०२० १,२२० ४,२२० ४,४५०	२०३(१२३) २०४(१२३) २०५(१२८) १२२(१४५) १२२(१४५) १२२(१४५) १२२(१५४) १२२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४) १२३(१५४२)	 ३भा. ३ २/२ २भा. १ २ २<td>१-07-१ 0-300-E 0-300-E 0-300-E 0-300-E 0-500-E 0-500-E</td><td>१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० १,२१० ४,२०० ५,४२० ५,४२० ५,४२० १,२२० १,२८० १,२८० १,२८० १,४२० ६,४४० ६,४४० १,६२० ५१० १,६२० ५२० ३०० ४५० २५० १,०००</td>	१-07-१ 0-300-E 0-300-E 0-300-E 0-300-E 0-500-E	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० १,२१० ४,२०० ५,४२० ५,४२० ५,४२० १,२२० १,२८० १,२८० १,२८० १,४२० ६,४४० ६,४४० १,६२० ५१० १,६२० ५२० ३०० ४५० २५० १,०००
अनु. अनु. २२३४५६७८	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कालवश्वीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींपुर्वी) कालावश्वीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींनंतर) कालावश्वीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करोतर, अपवादात्मक बाबींनंतर) कालावश्वीकरीता एक्ए संयुक्त उत्पन्न (समावेश तफा/(तोटा) आणि इत्त व्यापक उत्पन्न (समावेश नफा/(तोटा) आणि इत्त व्यापक उत्पन्न (समावेश समभाग भांडवल राखीव निधी (पुनर्मुल्यांकन राखीव निधी वगळून) अगोदरच्या वर्षीच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार प्रति समभाग मिळकत (प्रत्येकी र १) बालु आणि बंद ओपरेशनसाठी मूळ प्रतिभाग	गॅदणीकृत का कॉर्मो. कार्यालय: ''रे 91 22 4215 9000 फॅ तिमाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) २,०५६.३२ (१६५.११) (१६५.११) (१९७.६१) (१९७.९०) ४,१६०.३३ - (०.०५)	सौआयएन बनिय: 2रा मजला, बॉ नेंट्रेम हाऊस'', सी.एस.: नन्न: 91 22 4215 953 I तिमाही आ एक रोजी संपलेली सहामाही ३०.०९२,२०२१ (अलेखापरीक्षित) ३,९२३.६६ (५३४.४१) (५२४.४१) (५२४.४१) (५८४.४७) ४,१६०.३३ - (०.१४)	: एल659900एमएच197 ते म्युच्युअल बिल्डिंग, टी. रोड, बिटागनरी म आ; संकेतस्पळ: WWW रिण सहामाह रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२० (अलेखापरीक्षित) १,५१८.०७ ८७.०५ २८.५९ २२.९७ ४,१६०.३३	पणिएलसी019986 डार्ग. इत. एन. रोड, फं ार्ग. कालिन. सांताकु w.centrum.co. हीचे एकत्रित रोजी संपलेली वार्षिक ३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित) ५,५७८.६७ (४९८.२२) (४९८.२२) (१२४.३०) ४,१६०.३३	tर्ट, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 n ई-मेल: CS@cen 7 /स्वतंत्र अ 1 /स्वतंत्र अ 1 क्विंपलेली ३०.०९.२०२२ (अलेखापरीक्षित) १५,७०३.२५ (६७२.९८) (६७२.९८) (१,२३९.२६) ४,१६०.३३ - (०.४१)	098. htrum.co.in रेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी सहामही तिमाही ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२० ३१.० (आलेखापरीक्षित) (लेख २९,३३६.८६ १२,७२७.८१ ५१,३ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१ (१,८४०.४२) (६२६.८१) (४,१ (१,९४२.१०) (६२३.९०) (४,२ ४,१६०.३३ ४,१६०.३३ ४,१	(१ लक्षामध्ये) ति संपलेली वार्षिक ३२.२०२१ बापरीक्षित) ३१४.५३ ९९.८३) ९९.८३) ८०.८७) १६०.३३ - (१.१३)		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३९(४०९) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(१२३) ७९(१२३) ८४(१२२) ८४(१२२) ८४(१२२) ९८(१२८) १०(१२८) १८(१२८) १८(१२८) १८(१२८) १८(१२८) १८(१२८) १८(१२८) १८(१२८) १८(१२८) १८(१२८) १८(१२८) १८(१२८) १८(१२८) १८(१२८) ७०(१२४) ७५(३४१) ७५(३४१) ७५(३४१) ७५(३४१)	८/२ ३ ५ १३ २ १ २/३ २ १ २/३ २ १ २/३ २ १ २/३ २ १ २ १ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	०-०४-० ०-०५-१ ०-२५-६ ०-२५-६ ०-२४-६ ०-२४-६ ०-२४-७ ०-२४-७ ०-२४-७ ०-२४-७ ०-२४-७ ०-२४-७ ०-२४-७ ०-२४-० ०-२०-२ ०-२०-१ ०-१०-१ ०-१०-१ ३४३ एच. अगेरे मध्ये ०-४३-६ ०-२१-० ०-४२-६ ०-४२-६ ०-४३-६ ०-४२-६ ०-४२-६	४०० ५१० ५२० १,०६० २,०६० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१२०० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० १,०१० ২,२०० ४,४०० १००	२०३(१२३) २०४(१२३) २०५(१२८) २०५(१२८) १२२(१४५) १२२(१४५) १२२(१४५) १२८(१५०) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) २२३(१५४) १२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२६(१५४) २२५(१५४) २२५(१५४) २२५(१५४)	 ३भा. ३ २/२ २भा. १ २ २<td>१-07-१ 0-300-E 0-300-E 0-300-E 0-300-E 0-500-E 0-500-E</td><td>१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९६० १,२१० ७,९७० ६,४७० ६,४८० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४३० ३,६२० ४२,६२० ४२,०० ३,०० ४५० ३,००० ३,००० ३,००० ३,००० ३,००० ३,००० ३,००० ३,०००</td>	१-07-१ 0-300-E 0-300-E 0-300-E 0-300-E 0-500-E	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९६० १,२१० ७,९७० ६,४७० ६,४८० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४४० ६,४३० ३,६२० ४२,६२० ४२,०० ३,०० ४५० ३,००० ३,००० ३,००० ३,००० ३,००० ३,००० ३,००० ३,०००
अनु. अनु. १२३४५६७८च्मति टीप:	दूष्वनीः ३० सप्टेंबर, २०२१ रोज तपशिल कामकाजातून उत्पन्न कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींग्रती) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींनतर) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींनतर) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबींनतर) कालावधीकरीता एकूण संयुक्त उत्पन्न (समावेश तफा/(तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न (समावेश तफा/(तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न (सावेश तफा/(तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न (सावेश तफा/(तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्त (करोत्तर) समभाग भांडवल राखीव निधी (पुनर्मुल्यांकन राखीव निधी वगळून) अगोदरप्टया वर्षांच्या ताळेबदात दर्शविल्यानुसार प्रति समभाग मिळकत (प्रत्येकी र १) वालु आणि बंद ऑपरेशनसाठी मूळ प्रतिभाग	मॉदणीकृत का कांगॉ. कार्यालय: "? 91 22 4215 9000 फॅ ती संपलेल्ल्या रोजी संपलेल्ल्या रोजी संपलेल्ल्या रोजी संपलेल्ल्या रोजी संपलेल्ल्या रोजी संपलेल्ल्या रे.०५२२०२१ (अलेखापरीक्षित) २,०५६.३२ (१६५.११) (१६५.११) (१६५.११) (१९७.६२) ४,१६०.३३ - (०.०५) (०.०५) (०.०५)	सौआयएन विनिय: 2रा मजला, बॉ में ट्रेम हाऊस'', सी.एस. नन्न: 91 22 4215 953 हा तिमाही आ एक रोजी संपलेली ३०:०९.२०२१ (अलेखापरीक्षित) ३,९२३.६६ (५३४.४१) (५३४.४१) (५२४.४९) (५८४.४७) ४,१६०.३३ - (०.१४) (०.१४)	एल65990एमएस197 से म्युयुअल बिल्डिंग, दो. रोड, बिग्रानगरी म 3; संकेतस्पळ: WWW णि सहामाह मेव रोजी संपलेली तिमाही ३०.०१.२०२० (अलेखापरीक्षित) १,५१८.०७ ८७.०५ २८.५९ १२.९७ ४,१६०.३३ - ०.०१ ०.०१	7पीएलसी019986 डॉ. डी. एन. रोड, फं गां, कालिन, सांतकु W.centrum.co.i हीचे एकत्रित दीचे एकत्रित दीचे एकत्रित दीचे एकत्रित दीचे एकत्रित दर्श क्र.२०२१ (लेखापरीक्षित) ५,५७८.२२) (४९८.२२) (९०२.३२) (९२४.३०) ४,१६०.३३	 15, मुंबई - 400 001 म्न (पूर्व), मुंबई - 400 1 ई-मेल: CS@Cell 7 / स्वतंत्र अ रोजी संपलेली तिमाही ३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित) १५,७०३.२५ (६७२.९८) (६७२.९८) (१,२३९.२६) ४,१६०.३३ - (०.४१) (०.४१) (०.४१) 	098. htrum.co.in रेखापरीक्षित आर्थिक निष्व एकत्रीत रोजी संपलेली रोजी संपलेली रोजी सहामही तिमाही ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२० ३१.० (आलेखापरीक्षित) (लेख २९,३३६.८६ १२,७२७.८१ ५१,३ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१ (१,२२२.१६) (३७७.००) (३,१ (१,८४०.४२) (६२६.८१) (४,१ (१,९४२.१०) (६२३.९०) (४,२ ४,१६०.३३ ४,१६०.३३ ४,१ (०.६६) (०.१७)	(१ लक्षामध्ये) ति संपलेली वार्षिक ०३.२०२१ डापरीक्षित) ३१४.५३ ९९.८३) ९९.८३) ८०.८७) १६०.३३ - (१.१३) (१.१३) (१.१३)		७(२९५) ८(२९४) २८(२७९) २८(२७९) ३६(२६७) ३९(४०९) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(११६) ७५(१२३) ८४(१२२) ८४(१२२) ८४(१२२) १८(१२८) १०(१२८) १८(१२४) ७५(१२४१) ७५(३४१) ७५(३४१)	८/२ ३ ५ १३ १ १ २/३ २ १ १ १ २/३ २ १ १ १ १ २ १ २ २ १ २ २ १ २ २ १ २ २ १ २ २ १ २ २ १ २	०-०४-० ०-०५-२ ०-२५-६ ०-०८-६ ०-२९-६ ०-२९-६ ०-२९-६ ०-२९-६ ०-२९-६ ०-२९-६ ०-२९-६ ०-२९-६ ०-२९-६ ०-२९-२ ०-२०-२ ०-२०-१ ०-२०-१ ०-२०-१ ०-१०-२ ०-४३-६ ०-४३-६ ०-२२-२ ०-४३-६ ०-२२-२ ०-४३-६ ०-२२-२	४०० ५१० ५२० १,०६० २,०६० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१०० १,१२०० ४,०२० १,०२० १,०२० १,२२० ४,२२०	२०३(१२३) २०४(१२३) २०५(१२८) २०५(१२८) १२२(१४५) १२२(१४५) १२२(१४५) १२८(१५०) १२९(१५४) १२९(१५४) १२९(१५४) १२९(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) १२२(१५४) २२३(१५४) १२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२३(१५४) २२५(१५४) २२५(१५४)	 ३भा. ३ २/२ २भा. १ २ २<td>१-07-१ 0-300-E 0-300-E 0-300-E 0-300-E 0-100-E 0-24-1 0-54-2 0-54-2 0-54-2 0-54-2 0-54-2 0-54-3 0-54-4 0-54-5 0-54-2 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-4 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0</td><td>१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० ६,१७० ५,४१० ६,८८० १,२४० ६,८८० १,४१० ६,८८० १,४१० ६,४४० ६,४७० ६,४३० १,६२० ५१,६२० ५१,६२० ५१,६२० ५१,६२० ३०० ४५० २५० २०० २०० २०० ४८०</td>	१-07-१ 0-300-E 0-300-E 0-300-E 0-300-E 0-100-E 0-24-1 0-54-2 0-54-2 0-54-2 0-54-2 0-54-2 0-54-3 0-54-4 0-54-5 0-54-2 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-3 0-54-4 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0-54-5 0	१०,२१० २,१०० ७,०६० १,२१० ७,९७० ६,१७० ५,४१० ६,८८० १,२४० ६,८८० १,४१० ६,८८० १,४१० ६,४४० ६,४७० ६,४३० १,६२० ५१,६२० ५१,६२० ५१,६२० ५१,६२० ३०० ४५० २५० २०० २०० २०० ४८०

सारांश आहे. संपलेल्या तिमाही आणि सह़माहीच्या आर्थिक निष्कर्षचे संपूर्ण नेपुने स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेड [www.bseindia.com], आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड [www.nseindia.com] या संकेतस्थळावर आणि कंपनीच्या [www.centrum.co.in] या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ब) ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी पुनर्परिक्षित केले आहेत आणि ०३ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या संबधित सभेमध्ये संचालक मंडळाने

अभिलिखीत केले आहेत.

स्थान : मुंबई	
दिनांक : ०३ नोव्हेंबर, २०२१	

सॅन्ट्रम कॅपिटल लिमिटेड करीत सही/-जसपाल सिंग बिंद्रा कार्यकारी अध्यक्ष

७०[१३२]	१६	०-१२-०	१,२००	२२४[२५०]	Х	0-02-4	२५०	३०५[१७२]	२	०-०३-५	३५०
७५[३४१]	१	०-४४-५	४,४५०	२२५[२५१]	Х	0-80-0	१,०००	३०५[१७२]	m	०-५५-४	4,480
૭५[३४१]	γ	0-08-0	१००	२२५[२५१]	५४	०-०१-५	१५०	३०६[३४३]	8	१-८५-६	१८,५६०
७५[३४१]	ų	०-२१-१	२,११०	રર५[ર५१]	६३	0-02-0	२००	३०८[३४२]	१	०-३९-५	३,९५०
७५[३४१]	٢	०-३५-४	३,५४०	२५४[२८३]	२	0-08-6	४८०	३०८[३४२]	۷	०-१५-२	१,५२०
२११[२४९]	٢	0-06-8	८१०	२७२[२९६]	२	6-08-3	४३०	३०८[३४२]	9	०-२६-३	२,६३०
२३३[२७४]	२	0-06-8	८४०	३०२[१७६]	-	०-०३-५	३५०	चौ. र्म	ो. मध्ये एवॄ	्ण क्षेत्र	६६,६४०
२२३[२७४]	γ	०-००५	لاه	३०३[१७५]	१	०-५९-२	५,९२०	एकस	र्ग मध्ये एक <u>ू</u> प	ग क्षेत्र	१६.४७
											सही/-
										प्राधिकृत	अधिकारी
ठिकाण : मुंबई विस्त्रा आयटीसीएल (इंडिया) लिमिटेड											
दिनांक : ०२.११.२०२१ याआधी आयएल आणि एफएस ट्रस्ट कंपनी लिमिटेड											

૦-૦૪-५ ૪५૦ ૨૦૪[१७३]

क्षेत्र एच. क्षेत्र चौ.मी.

१७३[३३६]

१७३[३३६

१७३[३३६]

१७३[३३६]

१७३[३३६]

१७४[३४१]

१७६[३३१]

१७६[३३१]

१७६[३३१]

१८८[४१६]

१८९[३१२]

१८९[३१२]

१९१[३१३]

१९१[३१३]

१९१[३१३]

२०१[३३५]

१२४[१४९]

१२४[१४९]

१२४[१४९]

१२४[१४९]

१२६[१४६]

१२६[१४६]

१२६[१४६]

१२६[१४६]

१२६[१४६]

१२६[१४६]

१२६[१४६]

१२७[१३२]

१२८[१३३]

१३०[१३१]

३०३[१७५]

१९ ०-१०-१ १.०१०

0-08-0

०-०९-१

२ १-८८-७ १८,८७०

०-२७-८

6-90-9

०-३२-४

०-०५-१

०-०५-१

१,०१०

४००

९१०

२,७८०

२,९६०

४,९१०

३,०३०

480

460

३,२४०

480

८१०

६६०

९६,७५०

२३.९१

मध्ये

६३०

१,५२०

८१०

२,०२०

३८०

40

३,२१०

७,१४०

१६०,३९०

३९.६३

१००

क्षेत्र एच. क्षेत्र चौ.मी.

०-१६-७ १,६७०

१-०२-० १०,२००

०-५३-१ ५,३१०

०-०५-३ ५३०

0-86-0 8,600

क्षेत्र एच. क्षेत्र चौ.मी.

आरे मध्ये मध्ये

0-08-0

१ ०-६१-७ ६,१७०

आरे मध्ये

०-०६-३

६ ०-३५-९ ३,५९०

0-84-2

०-०८-१

0-20-2

०-३-८

०-३२-१

०-७१-४

0-00-4

२० ०-१०-१

भा. ०-२९-६

भा. ०-४९-१

३ ०-०५-८

१० ०-०८-१

۶ ٥-٥६-६

२१

२२

भा.

१४

2

१

γ

चौ. मी. मध्ये एकूण क्षेत्र

एकर्स मध्ये एकूण क्षेत्र

ç

ş

હ

१

2

ş

γ

ų

હ

६/२

-

१

-

चौ. मी. मध्ये एकूण क्षेत्र

एकर्स मध्ये एकूण क्षेत्र

ş

सर्व्हे क्र. हिस्सा क्र.

१४२[३६६] ८ ०-१६-२० १.६२०

सर्व्हे क्र. हिस्सा क्र.

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | THURSDAY | NOVEMBER 4, 2021



9960917421

ollowing transactions:

Regulation, 2015.

Independent Director.

Date : 3rd November, 2021.

the chair.

Place : Mumbai.

DUKE OFFSHORE LIMITED

NOTICE

Notice is hereby given that the meeting o the Board Of Directors of the Company wil

e held at Company's Registered Office o

Saturday 13th November 2021 at 12.00

rs., inter alia, to consider and approve th

Financial Results for the Half Year ended

on 30th September, 2021, as per IND-AS pursuant to regulation 33 of SEBI (LODR

To Consider and Approve the Appointmer of Ms. Malathy Poolpandi as Wome

To Consider and Approve proposal for Transfer of Unclaimed Dividend to IEPF Authority for the F.Y. 2014–2015 and

2015–2016 respectively. Any other business with the permission o

For Duke Offshore Limited Sd/- Avik George Duke

Managing Director

Quarter ended Half Year Ended Year ended Sr Particulars 30/09/2021 30/06/2021 30/09/2020 30/09/2021 30/09/2020 31/03/2021 No. Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 1 Total income from operations (net) 30.65 7.81 19.83 38.46 25.00 57.45 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 21.68 0.90 11.13 22.58 10.33 24.80

8

	Exceptional and/or Extraordinary items)						
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	21.68	0.90	11.13	22.58	10.33	24.80
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	16.21	(7.07)	9.62	9.14	8.80	16.69
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5,587.74	1,653.06	2,772.97	7,240.80	3,352.02	4,690.16
6	Equity Share Capital	457.00	457.00	457.00	457.00	457.00	457.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	5,858.38
8	Earnings per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	Basic : Diluted :	0.35 0.35	(0.15) (0.15)	0.21 0.21	0.20 0.20	0.19 0.19	0.37 0.37

Notes: The above is an extract of detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Result are available on the website of the Company at www.margofinance.com and also be assessed on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

> for MARGO FINANCE LIMITED Sd/-

> > Anil Kumar Jain

DIN: 00086106

Chairmar

Place : Mumbai

Date : 03/11/2021

CENTRUM CAPITAL LIMITED

CIN: L65990MH1977PLC019986

Regd.Off.: Bombay Mutual Building, 2nd Floor, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel: +91 22 22662434 Corporate Office : Centrum House, C.S.T. Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098.

Tel: 91 22 42159000 Fax: 91 22 42159533 Email: cs@centrum.co.in Website: www.centrum.co.ir

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE/CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER & HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021**

			Stand	lalone			Conso	lidated	
Sr No.	PARTICULARS	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	Year Ended
		30.09.2021 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
1	Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period	2,056.32	3,923.66	1,518.07	5,578.67	15,703.25	29,336.86	12,727.81	51,314.53
2	(before Tax, Exceptional items).	(165.11)	(534.41)	87.05	(498.22)	(672.98)	(1,222.16)	(377.00)	(3,199.83)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items).	(165.11)	(534.41)	87.05	(498.22)	(672.98)	(1,222.16)	(377.00)	(3,199.83)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items).	(197.61)	(584.74)	38.59	(902.39)	(1,178.76)	(1,870.42)	(616.81)	(4,180.87)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after								
_	tax) and other Comprehensive Income (after tax)]	(197.90)	(584.47)	12.97	(924.30)	(1,239.26)	(1,942.10)	(623.90)	(4,235.42)
6 7	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as	4,160.33	4,160.33	4,160.33	4,160.33	4,160.33	4,160.33	4,160.33	4,160.33
8	shown in the Balance Sheet of the previous year. Earning Per Share (of Rs.1 /- each) for continuing and discontinued operations) -	-	-	-	-	-	-	-	-
	1. Basic :	(0.05)	(0.14)	0.01	(0.22)	(0.41)	(0.66)	(0.17)	(1.13)
	2. Diluted :	(0.05)	(0.14)	0.01	(0.22)	(0.41)	(0.66)	(0.17)	(1.13)

Note

a) The Above is an extract of the detailed format of Quarter and Half Year Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarter and Half Year Ended Financial Results is available on the websites of the company at www.centrum.co.in, besides the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

b) The above results were reviewed and recommended by the Audit Committee in its meeting held on November 03, 2021 and approved by the Board of the Directors at its meeting held or November 03, 2021.

For Centrum Capital Limited

Place : Mumbai Dated : 03rd November, 2021

(2) http://www.mstcecommerce.com (3) www.iob.in

e-Auction on the portal

(1) https://www.ibapi.in

websites/web page portal

The intending participants of e-auction may download free of cost, copies of the Sale Notice, Terms & 6. Conditions of e-auction, Help Manual on operational part of e-Auction related to this e- Auction from e-B-IBAPI portal (https://www.ibapi.in).

https://www.mstcecommerce.com. This Service Provider will also provide online demonstration/training on

5. The Sale Notice containing the General Terms and Conditions of Sale is available/published in the following

- The intending Bidders / Purchasers are requested to register on portal (https://www.mstcauction.com) using their mobile number and email-id. Further, they will upload the requisite KYC documents. Once the KYC documents are verified by e-auction service provider (may take 2 working days), the intending Bidders/Purchasers has to transfer the EMD amount using online mode in his Global EMD Wallet. Only after having sufficient EMD in his Wallet, the interested bidder will be able to bid on the date of e-auction.
- Bidder's Global Wallet should have sufficient balance (>=EMD amount) at the time of bidding. During the e-auction bidders will be allowed to offer higher bid in inter-se bidding over and above the last
- bid quoted and the minimum increase in the bid amount must be of Rs. 50,000/- to the last higher bid of the bidders. Ten minutes time will be allowed to bidders to quote successive higher bid and if no higher bid is offered by any bidder after the expiry of ten minutes to the last highest bid, the e-auction shall be closed
- 10. It is the responsibility of intending Bidder(s) to properly read the Sale Notice, Terms & conditions of eauction, Help Manual on operational part of e-Auction and follow them strictly. In case of any difficulty or need of assistance before or during e-Auction process may contact authorized representative of our e-Auction Service Provider (https:http://www.mstcecommerce.com/). Details of which are available on the e-Auction portal
- 1. After finalization of e-Auction by the Authorized Officer, only successful bidder will be informed by our above referred service provider through SMS/email. (On mobile no/email address given by them/ registered with the service provider).
- 12. The secured asset will not be sold below the reserve price.
- The seccessful bidder shall have to deposit 25% (twenty five percent) of the bid amount, less EMD amount deposited, on the same day or not later than the next working day and the remaining 75% amount shall be paid within 15 days (or the date agreed upon by purchaser & secured creditor maximum of 90 days) from the date of auction in the form of Banker's Cheque/ Demand Draft issued by a Scheduled Commercial Bank drawn in favor of Indian Overseas Bank, payable at Mumbai or through NEFT/RTGS in "IOB e-auction EMD Account". A/C no.199802000055555 with Indian Overseas Bank. Asset Recovery management Branch. Mumbai, Branch Code: 1998, IFSC Code : IOBA0001998. In case of failure to deposit the amounts as above within the stipulated time, the amount deposited by successful bidder will be forfeited to the Bank and Authorized Officer shall have the liberty to conduct a fresh auction/sale of the property & the defaulting bidder shall not have any claim over the forfeited amount and the property. 14. In compliance with Section 194 (O) of the Income tax Act, 1961 income tax @ 0.75% on the Reserve Price
- shall be deducted and paid under the PAN Number of the Purchaser. Since the tax has been calculated only on the Reserve Price, the bidder shall bear the 0.75% income tax on the bid multiplier amount.
- 15. The Authorized Officer reserves the right to accept any or reject all bids, if not found acceptable or to postpone/cancel/adjourn/discontinue or vary the terms of the auction at any time without assigning any reason whatsoever and his decision in this regard shall be final.
- 16. The sale certificate shall be issued in the favour of successful bidder on deposit of full bid amount as per the provisions of the act.
- 17. The properties are being sold on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS".
- 18. The particulars of Secured Assets specified in the Schedule herein above have been stated to the best of the information of the Authorized Officer, but the Authorized Officer shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation.
- 19. It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the asset and specification before submitting the bid. The bidder can inspect the property in consultation with the dealing official as per the details provided.
- 20. All statutory dues/attendant charges/other dues including registration charges, stamp duty, taxes etc. shall have to be borne by the purchaser.
- 21. The Authorized Officer or the Bank shall not be responsible for any charge, lien, encumbrances, or any other dues to the Government or anyone else in respect of properties (E-Auctioned) not known to the bank The Intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding the encumbrances on the property including statutory liabilities, arrears of property tax, electricity dues etc.
- 22. The bidder should ensure proper internet connectivity, power back-up etc. The Bank shall not be liable for any disruption due to internet failure, power failure or technical reasons or reasons/contingencies affecting the e-auctions
- 23. As regards the Statutory dues stated above. Bank dues will have priority over statutory dues. Without prejudice to the above, Statutory liability, if any, shall be borne by the purchaser and the Bank assumes no responsibility in this regard.

This publication is also a 15 days notice to the Borrower/s/ Mortgagor/s/Guarantor/s of the above loans under Rule 8(6) of SARFAESI act 2002 about holding of the e-auction sale by inviting tenders from the PUBLIC in General. For sale of secured assets for terms and conditions please visit our web portal www.iob.in and https://ibapi.in. For further details regarding inspection of property/e-auction, the intending Bidders may contact Mr. Abhay Kumar Nidar, Chief Manager, Indian Overseas Bank, during office hours, Mob. 8238744100 Ph. No. 022 22174180. 022 2217 4117

Place : Mumbai	Authorised Officer
Date : 02.11.2021	Indian Overseas Bank

Jaspal Singh Bindra

Executive Chairman